

SEC/65/2020-21 November 3, 2020

BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Fort,
Mumbai 400 001.

Stock Code: 532638

National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza,
Bandra-Kurla Complex, Bandra (East),
Mumbai 400 051.

Stock Symbol: SHOPERSTOP

Dear Sir / Madam,

Subject: Newspaper Advertisement: Notice of Postal Ballot

Pursuant to applicable provisions of the Companies Act, 2013 and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended, please find enclosed herewith, the copies of newspaper advertisements in respect of Notice of Postal Ballot, published in Free Press Journal and Navashakti, in today's edition i.e. on November 3, 2020.

Kindly take the same on records.

Thank you.

Yours truly,

For Shoppers Stop Limited

Bharat by Kanaklal San

Digitally signed by Bharat Kanaklal Sanghavi Date: 2020.11.03

Sanghavi Date: 2020.11.03 12:32:39 +05'30'

Bharat Sanghavi Company Secretary

Encl: A/a

(Aspire Home Finance Corporation Ltd.)

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that my client MR.
MANISH INDRAVADAN VALIA, has applied
to The Veena Sur C.H.S. Ltd., having
address at Mahavir Nagar,
Dahanukarwadi, Kandivali (West),
Mumbai-400 067 for transmission of Flat
No.B-708 on 7th Floor in the Building No.2
of the Society in his sole name from the
names of 1) Mik MANISH INDRAVADAN VALIA
(my client) & 2) Late MR. INDRAVADAN C.
VALIA (Date of Expiry 17.07.2020).
Any person having any claim or objection
in respect of the above, shall inform in
writing to R.J. CHOTHANI, Advocate, Flat
No.D-104, 1st Floor, Ambica Darshan, C.
R. Read, Kandivali (East), Mumbai 400 101,
within 14 days from publication of the
notice. PUBLIC NOTICE

notice. In default, all such claims shall be deeme to have been walved and the society sha transfer the above said Flat in the sole nam of my client MR. MANISH INDRAVADA VALIA and no claim will be entertains

Advocate Place : Mumbai, Date : 02.11.2020

PUBLIC NOTICE NOTICE is hereby given to the public at is that my clients have agreed to purchas property more particularly described in Schedule under from MR. DILIP NOTICE is he public at larg BANDIWDEKAR & MR. ROHAN MARDOLKAR

My clients are given to understand that Lat MRS. PADMAJA SHANTARAM SHETE was the sole owner of the Scheduled proper purchased from M/s. JAYANTILA INVESTMENTS vide Agreement for Sale dated 16th February, 1989. That the said MRS. PADMAJA SHANTARAM SHETE expired on 24.06.2019 leaving behind her, her Broth MR. DILIP S. BANDIWDEKAR & her Nephi MR. ROHAN M. MARDOLKAR, as her or nominees in respect of the Scheduled Propert as per Nomination Form dated 21.06.201 recorded with the said Society. This Scheduled property was transmitted in the names of the said MR. DILIP S. BANDIWDEKAI & MR. ROHAN M. MARDOLKAR by Madhuviha

records. All/ary personis having anyright, title, deman or claim of any nature whatsoever in respect to the above or the scheduled property or an part thereof by way of inheritance, sall exchange, release, lease, lion, possession attachment, lis-pendens, mortisgae partnership, change, gift, enumorance otherwise howsoever and of whatsoever. e is / are hereby requested to mak known with copies of all suppo focuments to the undersigned within 1-fourteen) days of publication of this notice siling which any such claim/claims, if any c to have been waived and not binding on n clients and my clients may proceed on the basis of the title of the said property marketable

basis of the title of the said property marketable and free from all encumbrances.

SCHEDULE OF THE PROPERTY

Flat No. 0-402 admeasuring 536.70 aq. ft. Built up area (as per agreement) and admeasuring 536.64 aq. ft. Built up area (as per society tecords) on 4th Floor in the Building known as Machavihar Co-operative Housing Society Ltd. situated at M. G. Cross Road No.4, Behind Patel Nagar, Kandiwali (West), Mumbal 400 067, constructed on all that piece or parcel of land bearing C.T.S. No. 1668 of Village: Kandiwali, Taluka: Borivali, M.S.D.

Dated this 2nd day of November 2018.

rember, 2020. R.J. CHOTHAN

D-104, Ambica Darshan, C.P. Road

Kandivali (East), Mumbai 400 101.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that society has received application from Mrs. Zula Mahasukh Vera for issue of Duplicate Shares in lieu of Share Certificate No. 45 bearing distinctive Nos. from 86 to 90 and for the page 15 list Nos. for transfer of Flat No. 503, 5th Floor in the Bidg No. D-1 of the building known the Bidg No. D-1 of the building known as Suvadhi Aparlment of Suvadhi Shraiyas CHS Ltd., situated at Sarvodaya Parshwanath Nagar, Jain Mandir Road, Nahur, Mulund (W), Mumbal-80. (hereinafter referred to as

Minimale of Minima Mr. Ashwin Chamakial Shah & Mrs naxiben Ashwin Shah had purchase the said property from Mr. Nitin V. Parekh & Mrs. Jagruti N. Parekh vide registered Agreement dated 17/03/2007. Mrs. larsha Hesh Zaveri & Mr. Hesh Bhooils Zaveri had purchased the said property from Mr. Ashwin C. Sheh & Mrs Minaxiben A. Shah vide registered Agreement for Sale dated 04/02/2011.

As per registered Deed of Exchange dated 31/03/2017, executed between Mr. Mahasukh Shantilal Vora & Mr. Kurnar Shantilal Vora, Mrs. Harsha Ilesh Zaveri & Mr. Ilesh Bhogilal Zaveri and Oriental Bank of Commerce, Mr. Mahasukh S. Vora 8 of Commerce, Mr. manasums o. Wife of Mr. Kumar S. Vora have exchanged the said property against of Flat No. 503, 5th Floor in the Bidg No. D-1 of the building Andown as Sovadini Apartment of Sovadini Shraiyas CHS Ltd., Sarvodaya Parshwanath Nagar, Jain Mandir Road, Mulund (W), Mumbal-80 and shares bearing No. 101 to 105 (Sr. No. 46) (the old property). Thereafter, Mr. Kumar S. Vora had gifted his 50% right in the said property to his brother Mr. Mahasukh S. Vora vide registered Gift Deed dated 15/04/2017.

Mr. Mahasukh S. Vora died on 30.12.2019 leaving behind him, his wife Mrs. Zula M. Vora as his only surviving legal heir. Original Agreements dated 13/05/1986, 17/03/2007 & 04/02/2011, Original Gift Deed dated 15/04/2017 Original Share Certificate having Sr. No. 18 and Duplicate Share Certificate having Any person/s having any claim against o in respect of the said property and old property or part thereof by way of inheritance, mortgage, possession, sale, property or part thereof by way of inheritance, mortgage, possession, sale, giff, lease, lien, charge, trust, maintenance, easement, transfer, icence either educated in any itrigation or otherwise or any other right or interest whatsoever, are hereby required to make the same known in writing to the Secretary, Suvadhi Shraiyas CHS Ltd., Sarvodaya Parshwanath Nagar, Nahur Road, Mulund (W), Mumbel 80 within 14 load, Mulund (W), Mumbal 80 within 14 days from the date of publication hered long with documentary evidence for the aid claim. If objection is not received ithin 14 days, from the date of Publication of this notice, then society will proceed to issue duplicate Share Certificate to the member and transfer the said property in the name of Mrs. Zula Mahasukh Vora

For Suvadhi Shraiyas CHS Ltd., Sd/ Secretary
Date: 03.11.2020 Place: Mumbai



SLUM REHABILITATION AUTHORITY

No. SRA/DY.COLL/T-63C/Vishambhar Co. 2020/OW/2020/21844 Date: 29/10/2020

NOTIFICATION

Whereas, the Slum Rehabilitation Authority has formed Slum Rehabilitation Scheme under the provision of section 3B (3) of Maharashtra Slum Area (Improvement, Clearance and ment) Act, 1971 and published in gazette on 9th April 1998

Whereas, in view of the provision of Section 3C (1) of the Maharashtra Slum Area (Improvement, Clearance and Redevelopment) Act, 1971 the Chief Executive Officer, Slum Rehabilitation Authority is empowered to declare any area as "Slum Rehabilitation Area".

Therefore in view of the said provision of section 3C (1) of the Maharashtra Slum Area (Improvement, Clearance and Redevelopment) Act, 1971. I, undersigned is hereby declare the area shown in schedule as "Slum Rehabilitation Area". Now the said area is open to submit scheme of slum rehabilitation as per regulation 33(10) of Development Control Regulation, 1991 of Greater Mumbal.

Sr. No.	Village & C.T.S. No.	Area as per Property	Area declared as		Bour	ndaries	
		(sq. mtr.)	"Slum Rehabilitation Are" (sq.mtr.)	East C.T.S.	West C.T.S.	South C.T.S.	North C.T.S.
1	2	3	4	5	6	7	8
1	Villiage - Dahisar Taluka-Borivali C.T.S. 168	8572.7	1755.0	146	168 pt	209	168 pt.
100	Total	8572.7.	1755.0				

(Satish Lokhande) Chief Executive Officer, SLUM REHABILITATION AUTHORITY

SRA/PRO/91/2020

Administrative Building, Anant Kanekar Marg, Bandra (E), Mumbai - 400 051. Tel.: 2656 5800/26590404/1879, Fax: 91-22-2659 0457 • Website: www.sra.gov.in

SHOPPERS STOP

Shoppers Stop Limited Registered Office: Umang Tower, 5* Floor, Mindspace, Off. Link Road, Malad (West), Mumbai - 400 064.

Tel: 022-4249 7000 E-mail: investor@shoppersstop.com Website: www.shoppersstop.com CIN: L51900MH1997PLC108798

NOTICE OF POSTAL BALLOT

NOTICE IS HEREBY GIVEN pursuant to the provisions of Section 110 and other applicable provisions, it NOTICE IS HEREBY GIVEN pursuant to the provisions of Section 110 and other applicable provisions, any, of the Companies Act, 2013 (the "Act"), read with the Companies (Management and Administration, Rules, 2014 (the "Rules"), the applicable secretarial standards, the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Regulations") including any statutory modification e-e-enactment thereof, for the time being in force, Ministry of Corporate Affairs ("MCA") General Circular Nos. 14, 17 and 33/2020 dated April 8, 2020, April 13, 2020 and September 28, 2020, respectively (collectively referred to as "MCA Circulars") and subject to other applicable laws and regulations, that the ne Members of the Company is being sought by way of Postal Ballot (S) the E-voting for formulation and implementation of Shoppers Stop Limited

In line with the MCA Circulars, the Postal Ballot Notice ("Notice") containing therein the instructions for remote e-voting, has been sent on Monday, November 2, 2020, via electronic mode, to those Members, whose e-mail addresses were registered with the Company/Depositories/KFin Technologies Private Limited ("RTA or KFin") as on Friday, October 30, 2020 ("out-off date"), i.e. date on which the names of Members were recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by

The e-copy of the Notice is made available on the Company's corporate website at https://corporate.shoppersstop.com, on the website of the Stock Exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com, respectively and the Members can visit these websites for any other information as well. Further, an e-copy of the Notice is also available on the website of KFin at https://evoting.kfintech.com.

The Members are provided with the facility to exercise their right to vote on the resolution set out in the ia electronic mode "remote e-voting". The Company has engaged KFin as the agency to p voting facility. The Members are hereby informed that:

- Members whose names are recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date i.e. Friday, October 30, 2020 shall only be entitled to avail the facility of remote e-voting. A person who is not a Member as on the cut-off date, should treat this Notice for information purposes only.
- The Remote e-voting facility will commence on Wednesday, November 4, 2020 from 9:00 a.m. IST and will end on Thursday, December 3, 2020 at 5:00 p.m. IST, and it shall be disabled by KFin thereafter. During this period, the Members of the Company, as on cut-off date, holding shares in physical or in dematerialised form, may cast their votes through remote e-voting. Once the vote on a resolution is cast by the Member, the same cannot be modified subsequently by such Member.
- Members who have not yet registered their e-mail addresses are requested to register the same with respective Depository Participant, in case of shares held in electronic form and by sending a request elimward.is@kifntech.com along with signed scanned copy of the request letter providing the e-mail address, mobile no., self-attested PAN copy and for receiving the Notice electronically, if shares held in
- Members who have already registered their e-mail address, mobile nos., postal address and bank account details are requested to validate/ update the same by contacting the respective Deposition Participant in case of shares held in electronic form or by contacting KFin, at Selenium Tower B, Plot nos. 31-32, Financial District, Nanakramguda, Serilingampally Mandal, Hyderabad 500 032, in case
- The Company has enabled the Members to get their e-mail address registered temporarily by clicking the link https://ris.kfintech.com/clientsen/ices/postalballot/, by following the process as guided above to register the e-mail address and mobile no. for receiving the Notice electronically along with the User
- In case of any query and/or grievance regarding e-voting facility, Members may refer to the Help & FAQ and E-voting user manual available at the download section of https://evoting.kfintech.com or contact with S.V. Roju Deputy General Manager of KFIn at seld eddress or at example.com or call KFin at 040 6716 2222 or its toll free No. 1800-3454-001, for any In case of any query and/or grievance re further clarifications. Members can also contact the Company at investor@sho
- The Board of Directors of the Company has appointed Mr. Kaushal Dalal of Kaushal Dalal & Associates, Practicing Company Secretaries, as the Scrutiniser to scrutinise the entire Postal Associates, Practicing Company Secretaries, as the Scrutinise to scrutinise the entire Postal Ballot remote e-voting process, in a fair and transparent manner. The results of the Postal Ballot will be announced on or before 5.00 PM (IST) on Saturday, December 5, 2020. The said results along with the Scrutiniser's report would be displayed at the Registered Office of the Compand to its corporate website at https://corporate.shoppersstop.com/investors, KFin's website at https://evoting.kfintech.com and simultaneously intimated to National Stock Exchange of India Limited and BSE Limited and will be available at https://corporate.com/investors, KFin's website and BSE Limited and will be available at https://corporate.com/investors, respectively.

Date: November 2, 2020 Place: Mumbai

Bharat Sanghay Company Secretary

मराठी मनाचा

आवाज

www.navshakti.co.in

किंमत ३ रुपवे

नवशोक्तं 🥼

Date: 02/11/2020

NOTICE FOR REMOVAL OF GOODS

rm THIRUVARUL ADIK SELVAN, PETER SAVLARAM BORADE AND RAKSHAK INDUSTRIAL SECURITY AGENCY PVT. SAVLARAM BORADE AND RAKSHAK INDUSTRIAL SECURITY AGENCY PVI LTD. ALIAS RAKSHAK INDUSTRIAL SECURITY AGENCY who had avalled the financial facility from Indiabulis Housing Finance Ltd for Rs.74,13,978/ (Rupes Seventy Four Lakh Thirteen Thousand Nine Hundred Seventy Eight Only) vide Loan Account No. HLAPLOW0238654 and created mortgage for property(ies consisting of UNIT NO. C-101, 102, AND UNIT NO. B-105, 107, 108, 1ST FLOOR, JUINAGAR COMMERCIAL COMPLEX, JUINAGAR, NAVI MUMBAI - 400705 ("said property")

Since defaults in re-payment of outstanding loan amounts had been committed Since defaults in re-payment or obustanding loan amounts natio been committed the above named borrower and co-borrowers, actual physical possession of mortgaged property had been taken by Indiabulis Housing Finance Limited 17.09.2019 in execution of Possession order passed by Hon'ble Court of Ar District Magistrate, Thane.

At the time of taking actual physical possession of the said property certain good belonging to the above named borrower and co-borrowers were lying inside the premises. An inventory as per Rules was prepared by the Tahsildar at the time of taking possession & sealing of the said property.

Vide notices dated 1st October 2020 & 15th October 2020, we have reabove named borrower and co-borrowers for removal of goods lying in the prope within 7 days

Since the borrower and co-borrowers have failed to remove the goods fro the said property. Through this publication, we further call upon the abo the said property. Inrough this publication, we further can upon the about manamed borrower and co-borrowers for remove the goods lying in the said property within next 5 days from the date of publication of this notice with prior intimation to Corporate Office at Indiabulis House, 448-451, Phase-V, Grungram-122016 (Haryana) and branch office Indiabulis Housing Finance Ltd, Bhaveshwar Arcade, B/316-320, LBS Marg, Ghatkopar (W), Mumbai – 400086.

In case the above named borrower and co-borrowers do not remove the good lying in the said property in 5 days from the date of publication, then the same shall be removed from the said property and disposed off separately in accordance with Securitization Act & Rules 2002 and Under The Indian Contract Act, 1872, by inviting quotations from the interested parties after 10 days from the date of th publication solely at your risk, cost and peril, Indiabulis Housing Finance Ltd will no be responsible for the fate of the said goods

No Separate Notice/Publication shall be done further in this regard.

For INDIABULLS HOUSING FINANCE LTD

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that mo bid for the three immovable to bid for the three immovable properties more particularly described in the Sale Notice dated 26.10.2020 issued by M/s Edelweiss Reconstruction Ltd.- Creditions website www.edelweissarc.in/propertysale for sale of immovable properties in the matter of M/s Color Cold Ltd. Am person having or claiming and immovative properties in the matter or instruc-copi Ltd. Any person having or claiming, any right, title, interest in any manner whatsoever under any agreements or arrangements into or upon the said properties are hereby required to give or file their objections if any in writing with documentary proof to the undersigned at the address mentioned herein below within seven vs from the date of such publication hereo After which period any such claim shall be dis egarded by the auction purchaser and shall be ceed further as deemed fit with the

Ambalal Doshi Marg (Hamam Street), Opp. Stock Exchange Post Office, Fort, Mumbal - 1

Aspire Home Finance Corporation Limited

Motilal Oswal Tower, Rahimtullah Sayani Road, Opposite ST Depot, Prabhadevi, Mumbai Email :- info@ahfcl.com CIN :- U65923MH2013PLC248741

POSSESSION NOTICE (FOR IMMOVABLE PROPERTY/IES)

Whereas the undersigned being the Authorised Officer of the Aspire Home Finance Corporation Ltd. under the Securitisation an Reconstruction of Financial Assests is in compliance of Rule 8(1) of Enforcement of Security Interest Act, 2002, and in exercise or sowers conferred under section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued deman sowers conferred under section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued deman significant section of the Rules 2004 of the Rules 2004 of the Security Interest (Enforcement) Rules 2004, section 13(12) read significant section (Interest 2004) and Interest 2004 of the Security Interest 2004 of the Security

he borrower's having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower's and the public in general that the designed has taken possession of the propertyles described herein below in exercise power conferred on him/her unde ection 13(4) of the said Act read with Rule 8 of the said Rules on the dates mentioned against each account. 3(4) of the said Act read with Rule 8 of the said Rules on the dates mentioned against each account.

Swerfain particular and the publicing peneral is hareby cautioned not to deal with the propertyles and any dealing with the fee will be subject to the charge of Aspire home Finance Corporation Ltd., for the amount and interest thereon as perement. The borrowers' attention is invited to provisions of Sub-section (8) of Section 3 of the Act, in respect of time in received the secured assets.

l	Sr.	Loan Agreement No. / Name of the	Demand Notice	Date of	Description of the
	No.	Borrower/Co Borrower/Guaranter	date & Amount	possession Taken	Property/los mortgaged
l	1.	LXPAN00317-180060900 Sonu Bhijnrth Patel & Baljanath Shrinath Patel	18-01-2019 for Rs. 848299/-		Flat No 01 Ground Floor, Ashoka Apartment, Grampanchayat Property No- 387, Taluka Panvel, District Raigad-410206 Navi-Mumbai, Maharashtra

Place : Maharashu Dated : 03.11.2020

K&POL BANK

Head Office: Shop No. 4,5,6,7 Nandanvan, Ansari Road, Vile Parle (West), Mumbai - 400 056
Branch Office: Shop No.23,1st Floor, Patel Shopping Centre, Sainath Road, Near Subway, Malad West, Mumbai 400 064

PUBLIC NOTICE FOR E-AUCTION FOR SALE OF IMMOVABLE PROPERTY

LAST DATE & TIME OF SUBMISSION OF EMD (Earnest Money) AND KYC DOCUMENTS 27/11/2020 UPTO 04.00 P.M. E-Auction Sale Notice for sale of Immovable Asset under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with provision to Rule 8 (6) of the security Interest (Enforcement) Rules, 2002. Notice is hereby given to the public in general and particular to the Borrower(s) and Guarantor (s) that the below described immovable property mortgaged charged to the Secured Creditor, the physical possession of which has been taken by the Authorisd Officer of The Kapol Co-Operative Bank Ltd., will be sold on "As is where is", and "Whatever there is" as per the brief particular given hereunder.

DESCRIPTION OF IMMOVABLE PROPERTY

Sr. No.	Name of the Branch & Borrower	Description & Owner of property	Outstanding Amount (Secured Debt)	ACCOUNT DETAISL (LAKHS)	Price EMD	Date & Time of Property Inspection	Date/Time of E-Auction
(a)	(b)	(c)	(d)	(e)	(f)	(g)	(h)
10	KANDIVALI BRANCH M/S. DOCKSAN ENGINEERS	Gala No.C/115,1st Floor, Bonanza Industrial Estate, Chakravarty Ashok Road, Kandivali East, Mumbai 400 101 AREA 773 sq.ft.built up area. Owner: Mrs. Nayana Jayant Mehta		Reserve Price is Rs.1,20,00,000/- 10% of Reserve Price is Rs. 12.00 Lakhs Emd To Deposit At the Time of Submission	25000	19th November 2020 & 20 th November 2020 BETWEEN 11 TO 04 P.M.	03RD DECEMBER 2020 BETWEEN 12 TO 2 P.M.

he online auction will be conducted on the Website https://www.bankeauctions.com of our auction agency M/s. C1 India Pvt Ltd., https://www.bankeauctions.com . The Mortgagers / notice are given a last chance to pay the total dues with further interest till 30.11. 2020. before 4.00 pm else these secured asset will be sold as per schedule.

The Prospective Bidder(s) must submit their offer in sealed envelope and earnest money to be deposited (refer Column E) through

RTGS / NEFT in the THE KAPOL COOP BANK LTD ACCOUNT NO. 57500000003971 HDFC BANK LTD, FORT BRANCH ACCOUNT TYPE - CORPORATE CURRENT ACCOUNT IFSC CODE NO. HDFC0000060 on or before 27/11/2020 before 4.00 pm. For any other clarifications with regards to inspection, terms and conditions of the auction, kindly contact The Kapol Coop Bank Ltd

The only bidders who has deposited the earnest money amount before the cut off date of time with complete details shall be considered for the auction.

For detailed terms and f the sale, please visit https://www.bankeauctions.com

Date: 03.11.2020

The Kapol Co-Operative Bank Ltd.

Authorised Officer



SHRI ARIHANT CO - OPERATIVE BANK LIMITED

Borrower/ Total Dues as Description of Secured Asset Reserve EMD Date & Time Date and Bid Date of

Head Office: - GB 10 A&B. Karma Stambh, L.B.S Marg,Vihroli (W), Mumbia – 400 083 Phone: 022-2579 9326/9619486622 Fax: 022-2579 9323 Email: acblho@arihantbank.com Website: www.arihantbank.com

SALE NOTICE

lotice is hereby given to the public in general and to the Borrower/s and Guaranton/s in particular by the Authorized Officer, Shri Arihant Co-op. Bank Ltd., that the under mentiroperties are mortgage to Shri Arihani Co-op. Bank Ltd. & the authorized officer of the Bank has taken physical possession of the under mentioned properties under the provision of ection 13(4) of Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and below mentioned properties will be sold by Public Auction as entioned below for recovery of under mentioned dues and further interest, charges and costs etc.

The property is being sold on "AS IS WHERE IS WHATEVER THERE IS AND WITHOUT RECOURSE BASIS" as such sale is without any kind of warranties and indemnities The under mentioned properties which are in the physical possession of the Bank will be sold by public auction under the provision of SARFAES Act & Rules 2002 stircity on "as is where is basis" and "as is what is basis" towards recovery of Bank's secured debt plus cost, charges and future inferest thereon as per details given below. The auction will be held as per the below mentioned table,

Name	Mortgagor/Guarantor	per Demand notice in Rs.	•	Price	Amount	of auction	Time of inspection	increment amount	Possession
Laxmichand Karani and Others		Rs. 4,46,20,782/- (Rupees Four Crore Forty Six Lakhs Twenty Thousand Seven Hundred Eighty Two only) + future interest & charges	Lower Parel Division, corresponding to F.P. 1105 of T.P.S. IV, of Mahim Division at New Prabhadevi Road,	Rs. 4.49 cr	Rs. 44,90,000/-	Date: 23.11.2020 Time: 11.30 onwards	Date: 12.11.2020 Time: between 11.30 am to 4.30 pm	Rs. 10,000/-	10.08.2020 (Physical)

ction is as mentioned in the above table. The auction will be held at the Head Office of the Bank at GB 10A & B. Karma Stambh, LBS Maro, Vikhroli (W), Mumbai-83, 4) If any offer in received within the last 5 minutes of closing time/extended closing time, the bidding time will be extended automatically by another 5 minutes and if no bid higher than last quoted higher than last eposited through RTGS/NEFT/Fund Transfer to credit of Accounts of Authorised officer. Shri, Arihant Co-operative Bank Ltd., Bhandup Branch, Account No. 001038000002, IFSC Code: ICICOOARIHT: 6) The Bidder who submits the highest bid (not below the reserve price) on closure of auction shall be declared as successful bidder subject to approval by the Authorized Officer. 7) EMD amount shall be adjusted in case of the highest / successful bidder, otherwise refunded within 7 working days of finalization of sale. The EMD shall not carry any interest. 8) Interested parties can inspect the properties only an date and time mentioned in the table above. 9) Upon confirmation of the sale, the successful purchaser shall deposit 25 % immediately, on the date of auction itself, and balance 75 % within 15 days or such extended period by the bank failing which the bank shall forfeit amounts already paid / deposited by the purchaser. In default of payment, the property shall be re-sold and the defaulting purchaser shall not have any claim whatsoever. 10) The highest bidder shall be declared to be the successful bidder / purchaser of the properties mentioned herein provided always he is legally qualified to bid. 11) The bank shall not be responsible for any charge, lien encumbrances, or any other dues to the Government or anyone else in respect of the properties under auction. Bidder are advised to get proper details in this regard at their end.

12) The sale certificate will be issued in the name of the purchaser(s)/applicants(s) only and will not be issued in any other name(s). 13) The successful bidder shall bear the stamp duties, charges/fees payable for registration charges of the property as per the law. 14) The sale shall be subject to rules / conditions prescribed under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act,2002. 15) Nothing in this notice constitute or will be deemed to constitute any commitment or representation on the part of the Bank to sell the above properties. Bank fauthorized officer reserve the right to cancel the sell for any reason at may deem fit or even without assigning any reason and such cancellation shall not be called in question by the bidders. 16 Jany statutory and other dues puble and due on the properties shall be bornely by the Purchaser as per the provision of the Law. The offer not confirming to the term of sale shall be rejected. The Bank reserve its rights to reject any or all of the offers or accept offer for one or more es received without assigning any reasons, whatsoever. 17) This is also a mandatory notice of 30 days as per the provisions of the SARFAESI Act, 2002 to the borrower debt mentioned hereinabove along with cost before the scheduled auction, 18) Further inquires, if any / or terms and conditions for sale can be obtained from Authorized Officer / Head Date: 02.11.2020 Place: Mumbai Sd/-Authorized Officer



Shree Warana Sahakari Bank Ltd.

Head Office: At Post Warananagar, Tal. Panhala, Dist. Kolhapur Vishii Branch Office: Deffodils Building, Plot No. 23/24/25, Sector 14, Vashi, Navi Mumbai 400703

SALE NOTICE

PUBLIC NOTICE FOR SALE OF THE IMMOVABLE PROPERTY UNDER PROVISIONS OF SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTERESTACT, 2002, AND RULES FRAMED THEREUNDER.
NOTICE UNDER RULE 8(6) OF THE SECUTIRY INTEREST (ENFORCMENT) RULES, 2002.

This is also a notice of 30 days under the aforesaid Rules to the Borrowers and others named herein below.

The undersigned being the Authorized Officer of Shree Warana Sahakari Bank Ltd; under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (hereinafter referred to as "the said Act") invites offers in the prescribed lender forms from interested parties to purchase the property detailed herein below put up for sale by the Bank on 'AS IS WHERE IS WHAT IS' basis under provisions of the said Act and Rules framed there under to recover its dues. The property is in physical possession of the Bank in exercise of its powers under section of the said Act and Rule framed thereunder.

	out and the second seco		
Sr. No.	Name of Borrower & Guarantors	Amount Claimed being rupees	Description of property
1.	Pandya, R/o Flat No B/8-403, Lotus Society, Govardhan nagar, LBS road, Mulund (W), Mumbai-400080, 3) Mr Dipesh Harishchandra Desai, B-10/4, Vikroli Park site Road No.3, Mumbai-400079, 4) Mr. Hitesh Manilal Shah, A/906, Bhakti	07.02.2020 as mentioned in the demand notice dated 18/02/2020 issued under section 13(2) of the said Act by the bank to the borrower & others together with further interest scorenes. cost etc.	All plece and parcel of Flat No. 103/A, adm. 435 sq.ft. and Flat No. 103/B adm. 684 sq.ft. from building known as Vasant Oskar from Cascade Co Op. Hsg. Society, B Wing, situated at S.No. 99(pt), + 151(pt) + 158(pt) + 158(pt) + 158(pt) + 53(pt) +

Reserve price: Rs.2,71,89,000/- (Rs. Two Crores Seventy one Lacs Eightynine Thousand only)
zuments containing terms and conditions of sale are available at the Bank's Head Office and Vashi Branch Office at the addresses stated above. Separate offers are
ealed envelope accompanied with payment of tender fee and 10% earnest money deposit of offer amount payable by demand draft/pay order drawn in favor of the Bank
Mumbal as indicated in the terms and conditions of sale mentioned in the tender document. The property may be inspected with the prior appointment of Branch
f Vashi Branch, Navi Mumbal Mr. Jaydeep Patil (Mob.No. 8779526033) on any working day upto 20/11/2020. Offers in the manner stipulated in the tender document will
11/2020 up to 3.30 p.m. at the Bank's Vashi Branch Office and will be opened on 23/11/2020 at 11.30 a.m. in the same office.

Authorized Officer Shree Warana Sahakari Bank Ltd.

अस्वाकृता कोणत्याही जाहिरातीमध्ये करण्यांत आलेल्या दाव्यांच्या खरेपणा किंवा सत्यतेसाठी नवशक्ति कोणतीही हमी देत नाही. अशा जाहिरातींवर कोणतीही कृती करण्यापूर्वी त्यांनी स्वतः चौकशी करण्याचे किंवा तज्ञांचा सल्ला घेण्याबाबत वाचकांना सूचवण्यांत येते. ह्या वर्तमानपत्रांत प्रकाशित झालेल्या किंवा अधिकृत वेबसाईटवर ई पेपर मध्ये अपलोड केलेल्या कोणत्याही जाहिरातीमधील कोणत्याही तथाकथित दिशाभूल करणाऱ्या किंवा बदनामीकारक मजुकरासाठी किंवा त्यामधील दाव्यांसाठी भारतात किंवा परदेशातील कोणत्याही दिवाणी किंवा फौजदारी विधी न्यायालयात न्यायाधिकरणात नवशक्तिच्या मुद्रक, प्रकाशक, संपादक आणि प्रोप्रायटर यांना जबाबदार धरता येणार नाही. ते दायित्व सर्वस्वी जाहिरातदारांचे असेल ज्यामध्ये

CHANGE OF NAME

NOTE Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

नवशक्तिची कोणतीही भूमिका असणार नाही.

I have changed my name from ameet ANIL KULKARNI TO AMIT ANIL KULKARNI GAZETTE DATED OCTOBER 15-21, 2020 PAGE 27 M-2039529. CL-110448 T HAVE CHANGED MY NAME FROM SAVITA KUNDRA TO SAAVI KUNDRA AS PER GOVT. OF MAHA. GAZETTE NO: (M-2044981) DATED: 28/10/2020

CL-110449 THAVE CHANGED MY NAME FROM FEROZ ABDUL HABIB TO FEROZ ABDUL HABIB KASMANI AS PER GOVT. OF MAHA. GAZETTE NO: (M-2048154) DATED: CL-110450 I HAVE CHANGED MY NAME FROM ZAHIR

ABDUL HABIB TO ZAHIR ABDUL HABIB KASMANI AS PER GOVT. OF MAHA. GAZETTE NO: (M-2048168) DATED: CL-110450 A 29/10/2020 HAVE CHANGED MY NAME FROM MUMTAZ ABDUL HABIB TO MUMTAZ

ABDUL HABIB KASMANI AS PER GOVT. OF MAHA. GAZETTE NO: (M-2048369) DATED: 29/10/2020. CL-110450 B I SURCHANDRA GANUJI DAMAHE SON OF GANUJI ASARAMJI DAMAHE EMPLOYED AS SENIOR TECHNICIAN / J , IN PTDD IN THE B.A.R.C., DEPARTMENT OF ATOMIC ENERGY, MUMBAI - 400 085. RESIDING AT A-18, NALANDA, ANUSHAKTI NAGAR MUMBAI - 400094 HAVE CHANGED MY NAME TO SURENDRA GANUJI DAMAHE VIDE AFFIDAVIT DEED NO. XH-016428 DATED – OCTOBER 30, 2020. CL-113 I HAVE CHANGED MY NAME FROM SABA BEGUM RIYAZ KHAN TO SABA RIYAZ KHAN AS PER DOCUMENT

MAHADEV KOLI AS PER ADHAR CARD NUMBER 8728 5769 9592 HAVE CHANGED MY NAME FROM **AMIYABHUSHAN** KUSHWAHA TO MY NEW AND CORRECT

HAVE CHANGED MY NAME FROM

SURYAKANT MAHADEO KOLI TO SURYA

NAME PUSHPRAJ AMIYBHUSHAN KUSHWAHA CL-454 I. RESIDENT OF BUNGLOW NO.45. GAURAV GREEN CHS LTD., MANGAL NAGAR MIRA

ROAD (E), THANE - 401107, HAVE CHANGED MY NAME FROM AVYUKT RAHUL DUBEY TO ABHINAV RAHUL DUBEY. VIDE MAHARASHTRA GOVT. GAZETTE NO. (M-2050205). CL-841

भाडेकरूचे नाव

CHANGE OF NAME

I HAVE CHANGED MY NAME FROM SYLVIA NONGRUM SEHGAL TO SYLVIA SEHGAL NONGRUM AS PER DOCUMENT.

THAVE CHANGED MY NAME FROM VIJAY KAMBLE TO VIJAY KRISHNA KAMBLE AS PER DOCUMENT. CL-842 A I HAVE CHANGED MY NAME FROM AARMUGAM ARJUN TO ARUMUGAM

CL-842

MANNAR ARJUN AS PER DOCUMENT. THAVE CHANGED MY NAME FROM MR JAVED SHAFIK AHMED SHAIKH TO MR JAVED SHAFIQUE AHMED SHAIKH AS

PER AFFIDAVIT. CL-874 I HAVE CHANGED MY NAME FROM MR SHAFIK AHMED SHAIKH TO MR SHAFIQUE AHMED SHAIKH AS PER

AFFIDAVIT. CL-874 A THAVE CHANGED MY NAME FROM MRS RAZIA BEGUM SHAFIK AHMED SHAIKH TO MRS. RAZIA BEGUM SHAFIQUE AHMED

SHAIKH AS PER AFFIDAVIT. I HAVE CHANGED MY NAME FROM AKBAR MANSOOR KHAN TO AKBAR ALI MANSOOR KHAN AS PER AFFIDAVIT. CL-874 C

HAVE CHANGED MY NAME FROM ASHOK PIRAMAL HARSHVARDHAN ASHOK PIRAMAL AS PER AFFIDAVIT. CL-874 D HAVE CHANGED MY NAME FROM RESHMA HARSH PIRAMAL TO RESHMA

PIRAMAL AS PER AFFIDAVIT. CL-874 E I HAVE CHANGED MY NAME FROM JITENDRAKUMAR MAGANBHAI PRANAMI TO SHOAID SHAIKH AS PER GOVT. OF MAHARASHTRA GAZETTE CL-874 F (M-1912783).

HAVE CHANGED MY NAME FROM NADEEM SHAIKH TO MOHAMAD NADEEM NASIR SHAIKH AS PER AADHAAR CARD NO. 271477971332. CL-874 G I HAVE CHANGED MY NAME FROM MOHAMMED IMRAN SAMI TO VIHAAN MOHAMMED SAMIULLAH PRAJAPATI AS

CL-874 H I HAVE CHANGED MY NAME FROM SHAMSHAD BEGAM / SHAMSHAD BEGAM SALIM SHAIKH TO SHAMSHAD BANU SALIM SHAIKH AS PER AFFIDAVIT DATED- 31/10/2020. CL-874

PER AFFIDAVIT.

HAVE CHANGED MY NAME FROM MOHAMMED YASIN MOHAMMED AMIN TO YASIN MOHAMMAD AMIN KHAN AS PER DECLARATION. CL-874 J

I HAVE CHANGED MY NAME FROM SAMIRA FIRDOS MOHD IQBAL KHAN TO SAMIRA FIRDOSH IMRAN KHAN AS PER DECLARATION. CL-874 K I HAVE CHANGED MY NAME FROM

MOHAMMED NADIM THANAWALA TO YASAR NADEEM THANAWALA AS PER DECLARATION

I HAVE CHANGED MY NAME FROM AKBAR ALI MEERASHA TO AKBAR ALI MEERASHA SHAIKH AS PER DOCUMENTS FOR ALL PURPOSES. MY GAZZETTE NUMBER IS (M-2047622) DATED. 31/10/2020.

I HAVE CHANGED MY NAME FROM ANSARI MOHD HANI IRSHAD TO MOHAMMAD HANI IRSHAD ANSARI AS PER AFFIDAVIT.

CHANGE OF RELIGION

*I MR. RAVINDRA SHIVRAM MANOHAF S/O MR. SHIVRAM SAKHARAM MANOHAR HAVE CHANGE MY RELIGION FROM HINDU TO CHRISTIAN AS PER AFFIDAVIT NO. 98982 OF DT: 25/09/2020

मजला दुकान/

सार्वजनिक सूचना

मंबई शहराच्या नोंदणी जिल्हा आणि उप जिल्ह्याच्या सीमांतर्गत. ''डायमंड कोर्ट'' या नावाने ओळखण्या येणाऱ्या १४२ - १४४बी, १४४सीए, १४४डी, १४४सी लेडी जमशेदजी रोड, माहिम (पश्चिम), मुंबः ४०० ०१६ येथे स्थित, उपकरप्राप्त क्र. डी - जीएन-४९१७ (४), आणि गैर उपकरप्राप्त क्र. जीएन-४९१७ (४एए), जीएन-४९१७ असलेल्या, टीपीएस - ॥ माहिमचा अंतिम भू. क्र. १०४ येथील मालमत्तेचा विकास धारक संरचना. सदर मालमत्ता मे. गाला हबिटेट्स एलएलपी यांच्या मालकीची आहे ज्यांना उपरोक्त नमूर मालमत्तेच्या विकासाचा अधिकार आहे. उपरोक्त संदर्भाच्या संरचनेच्या भाडेकरू/ भोगवटादारांची यादी खालीलप्रमाणे आहे.

भोगवटादाराचे नाव

क्र.		भागवटादाराच नाव	मजला	दुकान खोर्ल
-	उपकरप्राप्त सं	रचना प्रभाग क्र. जीएन–४९१७(४)		
१	श्री. विजय डी. पारेख, श्रीम. दक्षा	श्री. विजय डी. पारेख, श्रीम. दक्षा व्ही. पारेख आणि श्री. अमिष व्ही. पारेख.	तळ	१
2		श्रीम. कमलाबेन एस. गाडा आणि श्री.	तळ	?
	श्री. जितेंद्र एस. गाडा	जितेंद्र एस. गाडा		
3 8	आणि श्री. दिपक लालचंद सोहनदानी		तळ	m
x	श्री. प्रभाकर पुंडलीक शिरोडकर	श्री. प्रभाकर पुंडलीक शिरोडकर	तळ	३ए
4	श्री.व्हॅलेरियन क्वाड्रोस	श्री.व्हॅलेरियन क्वाड्रोस	तळ	४
ξ	श्रीम. मेरी जॉर्ज पालाक्काल	श्रीम. मेरी जॉर्ज पालाक्काल	तळ	4
9	श्री. केशव पी शिरोडकर आणि श्रीम. चंद्रकला सी. शिरोडकर	,	तळ	દ
6	श्री. केशव पी. शिरोडकर	श्री. केशव पी. शिरोडकर	तळ	६ए
९	श्रीम. आरामीटा डी कुन्हा	श्रीम. आरामीटा डी'कुन्हा	१ ला	१
१०	श्री. अलेक्स पीरेस	श्री. अलेक्स पीरेस	१ ला	२
११	श्रीम. पुर्णीमा आहूजा	श्रीम. पुर्णीमा आहूजा	१ ला	3
१२	श्री. हेमंत एस. ठक्कर	श्री. हेमंत एस. ठक्कर	१ ला	४ व
१३		श्रीम. नंदीनी बाथेजा, श्री. सचिन बाथेजा आणि श्रीम. जयश्री बाथेजा	१ ला	ξ
१४	श्री. डॅरीयल जोसेफ डी'सुझा	श्री. डॅरीयल जोसेफ डी'सुझा	२स	y
१५	श्री. अलेक्झांड्रा जुडास फिल एस्ट्रोसिया	श्री. अलेक्झांड्रा जुडास फिल एस्ट्रोसिया	२रा	۷
१६	श्रीम. नलिनी व्ही बोरसे	श्रीम. नलिनी व्ही बोरसे	२ रा	९
१७	श्रीम. शकुंतला आर. शर्मा, श्रीम. शारदा आर. शर्मा आणि श्रीम. शामा आर शर्मा.	श्रीम. शकुंतला आर. शर्मा, श्रीम. शारदा आर. शर्मा आणि श्रीम. शामा आर शर्मा.	२ रा	१०
१८	श्री. किरण लक्ष्मण चिपळूणकर	श्री. किरण लक्ष्मण चिपळूणकर	२ रा	११
१९	श्रीम. लेओरा जे. एझेकाइल	श्रीम. लेओरा मिचा जोसेफ	२ रा	१२
२०	श्री. जे. जे. पालकर आणि चंद्रा	स्थगित ठेवले आहे	३रा	१३
70	पी. भाटीया	VIII WIN SIXT SIIG.		24
२१	पी. भाटीया श्रीम. स्नेहलता हरिश्चंद्र बाटे	श्रीम. स्नेहलता हरिश्चंद्र बाटे	३ रा	टेरेस र
	पी. भाटीया श्रीम. स्नेहलता हरिश्चंद्र बाटे श्रीम. स्मिता बाटे	श्रीम. स्नेहलता हरिश्चंद्र बाटे श्रीम. स्मिता बाटे	३ रा ३ रा	टेरेस र टेरेस र
२१	पी. भाटीया श्रीम. स्नेहलता हरिश्चंद्र बाटे श्रीम. स्मिता बाटे	श्रीम. स्नेहलता हरिश्चंद्र बाटे श्रीम. स्मिता बाटे - तळ मजला १) प्रभाग क्र. जीएन-४९	३ रा ३ रा	टेरेस र टेरेस र
२१	पी. भाटीया श्रीम. स्नेहलता हरिश्चंद्र बाटे श्रीम. स्मिता बाटे	श्रीम. स्नेहलता हरिश्चंद्र बाटे श्रीम. स्मिता बाटे	३ रा ३ रा	टेरेस र टेरेस र
२१ २२	पी. भाटीया श्रीम. स्नेहलता हरिश्चंद्र बाटे श्रीम. स्मिता बाटे बिगर-उपकरप्राप्त संरचना-	श्रीम. स्नेहलता हरिश्चंद्र बाटे श्रीम. स्मिता बाटे - तळ मजला १) प्रभाग क्र. जीएन-४९ श्रीम. बेसी डी चारी श्रीम. मधुरा मोहन खरबे	३ रा ३ रा १ १७(४बी)	टेरेस र टेरेस र ए-१
२१ २२ १	पी. भाटीया श्रीम. स्नेहलता हरिश्चंद्र बाटे श्रीम. स्मिता बाटे बिगर-उपकरप्राप्त संरचना- श्रीम. बेसी डी चारी	श्रीम. स्नेहलता हरिश्चंद्र बाटे श्रीम. स्मिता बाटे - तळ मजला १) प्रभाग क्र. जीएन-४९ श्रीम. बेसी डी चारी	३ रा ३ रा १ ९७ (४बी) तळ	टेरेस रू टेरेस रू ए-१ ए-२
२१ २२ १ २	पी. भाटीया श्रीम. स्नेहलता हरिश्चंद्र बाटे श्रीम. स्मिता बाटे बिगर-उपकरप्राप्त संरचना- श्रीम. बेसी डी चारी श्री. मोहन यशवंत खरबे श्री. दयानंद मधुकर शिरोडकर श्री. जॉन मेनेझेस डी'सुझा	श्रीम. स्नेहलता हरिश्चंद्र बाटे श्रीम. स्मिता बाटे - तळ मजला १) प्रभाग क्र. जीएन-४९ श्रीम. बेसी डी चारी श्रीम. मधुरा मोहन खरबे '' श्री. दयानंद मधुकर शिरोडकर, श्री. राजेंद्र मधुकर शिरोडकर आणि श्रीम. माथाकर सुरेश श्वेता '' स्थिंगत ठेवले आहे.	३ रा ३ रा १ ९७ (४बी) तळ तळ	टेरेस रू टेरेस रू ए-१ ए-२ ए-३
२१ २२ १ २	पी. भाटीया श्रीम. स्नेहलता हरिश्चंद्र बाटे श्रीम. स्मिता बाटे बिगर-उपकरप्राप्त संरचना- श्रीम. बेसी डी चारी श्री. मोहन यशवंत खरबे श्री. दयानंद मधुकर शिरोडकर	श्रीम. स्नेहलता हरिश्चंद्र बाटे श्रीम. स्मिता बाटे - तळ मजला १) प्रभाग क्र. जीएन-४९ श्रीम. बेसी डी चारी श्रीम. मधुरा मोहन खरबे '' श्री. दयानंद मधुकर शिरोडकर, श्री. राजेंद्र मधुकर शिरोडकर आणि श्रीम. माथाकर सुरेश श्वेता ''	३ रा ३ रा ९ १७ (४बी) तळ तळ तळ	टेरेस रू टेरेस रू
28 22 8 2 3	पी. भाटीया श्रीम. स्नेहलता हरिश्चंद्र बाटे श्रीम. स्मिता बाटे बिगर-उपकरप्राप्त संरचना- श्रीम. बेसी डी चारी श्री. मोहन यशवंत खरबे श्री. दयानंद मधुकर शिरोडकर श्री. जॉन मेनेझेस डी'सुझा श्रीम. ग्रेसी मारिया ऑन्टाओ श्री. सुरेंद्र मुकूंद सांगोडकर	श्रीम. स्नेहलता हरिश्चंद्र बाटे श्रीम. स्मिता बाटे - तळ मजला १) प्रभाग क्र. जीएन-४९ श्रीम. बेसी डी चारी श्रीम. मधुरा मोहन खरबे '' श्री. दयानंद मधुकर शिरोडकर, श्री. राजेंद्र मधुकर शिरोडकर आणि श्रीम. माथाकर सुरेश श्वेता '' स्थगित ठेवले आहे. स्थगित ठेवले आहे. श्री. सुरेंद्र मुकूंद सांगोडकर	३ रा ३ रा ९ १७(४बी) तळ तळ तळ	टेरेस र टेरेस र ए-१ ए-३ ए-३ ए-४
28 22 8 2 3	पी. भाटीया श्रीम. स्नेहलता हरिश्चंद्र बाटे श्रीम. स्मिता बाटे बिगर-उपकरप्राप्त संरचना- श्रीम. बेसी डी चारी श्री. मोहन यशवंत खरबे श्री. दयानंद मधुकर शिरोडकर श्री. जॉन मेनेझेस डी'सुझा श्रीम. ग्रेसी मारिया ॲन्टाओ श्री. सुरेंद्र मुकूंद सांगोडकर श्रीम. मारिया ऑन्थोनी डी'सुझा	श्रीम. स्नेहलता हरिश्चंद्र बाटे श्रीम. स्मिता बाटे - तळ मजला १) प्रभाग क्र. जीएन-४९ श्रीम. बेसी डी चारी श्रीम. मधुरा मोहन खरबे "श्री. दयानंद मधुकर शिरोडकर, श्री. राजेंद्र मधुकर शिरोडकर आणि श्रीम. माथाकर सुरेश श्वेता " स्थगित ठेवले आहे. स्थगित ठेवले आहे. श्री. सुरेंद्र मुकूंद सांगोडकर श्रीम. मारिया ॲन्थोनी डी'सुझा	३ रा ३ रा तळ तळ तळ तळ तळ तळ	टेरेस र टेरेस र ए-१ ए-३ ए-३ ए-४
28 28 2 2 3 3 4 4 6 6	पी. भाटीया श्रीम. स्नेहलता हरिश्चंद्र बाटे श्रीम. स्मिता बाटे बिगर-उपकरप्राप्त संरचना- श्रीम. बेसी डी चारी श्री. मोहन यशवंत खरबे श्री. दयानंद मधुकर शिरोडकर श्री. जॉन मेनेझेस डी'सुझा श्रीम. ग्रेसी मारिया ॲन्टाओ श्री. सुरेंद्र मुकूंद सांगोडकर श्रीम. मारिया ऑन्थोनी डी'सुझा श्री. ऑन्टोनिया एफ. फर्नांडीस आणि श्री.सायमन एफ. फर्नांडीस	श्रीम. स्नेहलता हरिश्चंद्र बाटे श्रीम. स्मिता बाटे - तळ मजला १) प्रभाग क्र. जीएन-४९ श्रीम. बेसी डी चारी श्रीम. मधुरा मोहन खरबे '' श्री. दयानंद मधुकर शिरोडकर, श्री. राजेंद्र मधुकर शिरोडकर आणि श्रीम. माथाकर सुरेश श्वेता '' स्थिगित ठेवले आहे. स्थिगत ठेवले आहे. श्री. सुरेंद्र मुकूंद सांगोडकर श्रीम. मारिया ॲन्थोनी डी'सुझा श्री. ऑन्टोनिया एफ. फर्नांडीस आणि श्री. सायमन एफ. फर्नांडीस	३ रा ३ रा तळ तळ तळ तळ तळ तळ	टेरेस र टेरेस र ए-१ ए-३ ए-४ ए-४ वी-
8 8 8 8 8 8 8 8 8 8 8	पी. भाटीया श्रीम. स्नेहलता हरिश्चंद्र बाटे श्रीम. स्मिता बाटे बिगर-उपकरप्राप्त संरचना- श्रीम. बेसी डी चारी श्री. मोहन यशवंत खरबे श्री. दयानंद मधुकर शिरोडकर श्री. जॉन मेनेझेस डी'सुझा श्रीम. ग्रेसी मारिया ॲन्टाओ श्री. सुरेंद्र मुकूंद सांगोडकर श्रीम. मारिया ॲन्थोनी डी'सुझा श्री. ऑन्टोनिया एफ. फर्नांडीस आणि श्री.सायमन एफ. फर्नांडीस मयत श्री. ॲजेलो फर्नांडीस	श्रीम. स्नेहलता हरिश्चंद्र बाटे श्रीम. स्मिता बाटे - तळ मजला १) प्रभाग क्र. जीएन-४९ श्रीम. बेसी डी चारी श्रीम. मधुरा मोहन खरबे '' श्री. दयानंद मधुकर शिरोडकर, श्री. राजेंद्र मधुकर शिरोडकर आणि श्रीम. माथाकर सुरेश श्वेता '' स्थिगत ठेवले आहे. स्थिगत ठेवले आहे. श्री. सुरेंद्र मुकूंद सांगोडकर श्रीम. मारिया ॲन्थोनी डी'सुझा श्री. ऑन्टोनिया एफ. फर्नांडीस आणि श्री. सायमन एफ. फर्नांडीस	३ रा ३ रा तळ तळ तळ तळ तळ तळ	टेरेस र टेरेस र ए-१ ए-२ ए-२ ए-४ ए-६ बी-
28 22 2 2 3 3 4 4 6 6 7 8 8	पी. भाटीया श्रीम. स्नेहलता हरिश्चंद्र बाटे श्रीम. स्मिता बाटे बिगर-उपकरप्राप्त संरचना- श्रीम. बेसी डी चारी श्री. मोहन यशवंत खरबे श्री. दयानंद मधुकर शिरोडकर श्री. जॉन मेनेझेस डी'सुझा श्रीम. ग्रेसी मारिया ॲन्टाओ श्री. सुरेंद्र मुकूंद सांगोडकर श्रीम. मारिया ऑन्थोनी डी'सुझा श्री. ऑन्टोनिया एफ. फर्नांडीस आणि श्री.सायमन एफ. फर्नांडीस मयत श्री. ऑन्लोनी जॅक लोबो	श्रीम. स्नेहलता हरिश्चंद्र बाटे श्रीम. स्मिता बाटे - तळ मजला १) प्रभाग क्र. जीएन-४९ श्रीम. बेसी डी चारी श्रीम. मधुरा मोहन खरबे '' श्री. दयानंद मधुकर शिरोडकर, श्री. राजेंद्र मधुकर शिरोडकर आणि श्रीम. माथाकर सुरेश श्वेता '' स्थिगित ठेवले आहे. स्थिगित ठेवले आहे. श्री. सुरेंद्र मुकूंद सांगोडकर श्रीम. मारिया ॲन्थोनी डी'सुझा श्री. ऑन्टोनिया एफ. फर्नांडीस आणि श्री. सायमन एफ. फर्नांडीस श्रीम. जुली ॲजेलो फर्नांडीस श्रीम. जुली ऑजेलो फर्नांडीस	३ रा ३ रा २ वळ तळ तळ तळ तळ तळ तळ तळ	टेरेस रू टेरेस रू ए-१ ए-३ ए-३ ए-७ वी- बी-
28 22 2 3 4 4 4 6 6 7 8 8	पी. भाटीया श्रीम. स्नेहलता हरिश्चंद्र बांटे श्रीम. स्मिता बाटे बिगर-उपकरप्राप्त संरचना- श्रीम. बेसी डी चारी श्री. मोहन यशवंत खरबे श्री. दयानंद मधुकर शिरोडकर श्री. जॉन मेनेझेस डी'सुझा श्रीम. ग्रेसी मारिया ॲन्टाओ श्री. सुरेंद्र मुकूंद सांगोडकर श्रीम. मारिया ऑन्टोनी डी'सुझा श्री. ऑन्टोनिया एफ. फर्नांडीस आणि श्री.सायमन एफ. फर्नांडीस मयत श्री. ॲंजेलो फर्नांडीस श्री. ऑन्थोनी जॅक लोबो श्री. जोकीम ऑगस्टीन फर्नांडीस	श्रीम. स्नेहलता हरिश्चंद्र बाटे श्रीम. स्मिता बाटे - तळ मजला १) प्रभाग क्र. जीएन-४९ श्रीम. बेसी डी चारी श्रीम. मधुरा मोहन खरबे '' श्री. दयानंद मधुकर शिरोडकर, श्री. राजेंद्र मधुकर शिरोडकर आणि श्रीम. माथाकर सुरेश श्वेता '' स्थिगत ठेवले आहे. स्थिगत ठेवले आहे. श्री. सुरेंद्र मुकूंद सांगोडकर श्रीम. मारिया ॲन्थोनी डी'सुझा श्री. ॲन्टोनिया एफ. फर्नांडीस आणि श्री. सायमन एफ. फर्नांडीस श्रीम. जुली ॲजेलो फर्नांडीस श्रीम. जुली ॲजेलो फर्नांडीस श्रीम. जुली ऑजेलो फर्नांडीस श्रीम. जुली ऑजेलो फर्नांडीस	३ रा ३ रा तळ तळ तळ तळ तळ तळ तळ तळ	टेरेस रू टेरेस रू ए-१ ए-३ ए-४ ए-६ बी-३ बी-३
२१ २२ २ २ २ ४ ८ ६ ७ ८	पी. भाटीया श्रीम. स्नेहलता हरिश्चंद्र बाटे श्रीम. स्मिता बाटे बिगर-उपकरप्राप्त संरचना- श्रीम. बेसी डी चारी श्री. मोहन यशवंत खरबे श्री. दयानंद मधुकर शिरोडकर श्री. जॉन मेनेझेस डी'सुझा श्रीम. ग्रेसी मारिया ॲन्टाओ श्री. सुरेंद्र मुकूंद सांगोडकर श्रीम. मारिया ॲन्थोनी डी'सुझा श्री. ऑन्टोनिया एफ. फर्नांडीस आणि श्री.सायमन एफ. फर्नांडीस मयत श्री. ॲजेलो फर्नांडीस श्री. ऑन्थोनी जॅक लोबो श्री. जोकीम ऑगस्टीन फर्नांडीस मयत श्री. व्ही. पी. शिरोडकर	श्रीम. स्नेहलता हरिश्चंद्र बाटे श्रीम. स्मिता बाटे - तळ मजला १) प्रभाग क्र. जीएन-४९ श्रीम. बेसी डी चारी श्रीम. मधुरा मोहन खरबे '' श्री. दयानंद मधुकर शिरोडकर, श्री. राजेंद्र मधुकर शिरोडकर आणि श्रीम. माथाकर सुरेश श्वेता '' स्थिगित ठेवले आहे. स्थिगित ठेवले आहे. श्री. सुरेंद्र मुकूंद सांगोडकर श्रीम. मारिया ॲन्थोनी डी'सुझा श्री. ॲन्टोनिया एफ. फर्नांडीस आणि श्री. सायमन एफ. फर्नांडीस श्रीम. जुली ॲजेलो फर्नांडीस श्रीम. जुली ॲजेलो फर्नांडीस श्रीम. ऑजेलिना फर्नांडीस आणि श्रीम. लीन जॅक लोबो श्रीम. ऑजेलिना फर्नांडीस आणि श्रीम. वियेन्ना फर्नांडीस	३ रा ३ रा तळ तळ तळ तळ तळ तळ तळ तळ तळ	टेरेस रू टेरेस रू ए-१ ए-३ ए-३ ए-४ ची- बी-
२१ २२ २ २ २ ४ ५ ६ ७ ८ ११	पी. भाटीया श्रीम. स्नेहलता हरिश्चंद्र बांटे श्रीम. स्मिता बांटे बिगर – उपकरप्राप्त संरचना- श्रीम. बेसी डी चारी श्री. मोहन यशवंत खरबे श्री. दयानंद मधुकर शिरोडकर श्री. जॉन मेनेझेस डी'सुझा श्रीम. ग्रेसी मारिया ॲन्टाओ श्री. सुरेंद्र मुकूंद सांगोडकर श्रीम. मारिया ऑन्टोनी डी'सुझा श्री. ऑन्टोनिया एफ. फर्नांडीस आणि श्री.सायमन एफ. फर्नांडीस मयत श्री. ॲंजेलो फर्नांडीस प्रित. ऑन्थोनी जॅक लोबो श्री. जोकीम ऑगस्टीन फर्नांडीस मयत श्री. व्ही. पी. शिरोडकर बिगर – उपकरप्राप्त संरचना	श्रीम. स्नेहलता हरिश्चंद्र बाटे श्रीम. स्मिता बाटे - तळ मजला १) प्रभाग क्र. जीएन-४९ श्रीम. बेसी डी चारी श्रीम. मधुरा मोहन खरबे '' श्री. दयानंद मधुकर शिरोडकर, श्री. राजेंद्र मधुकर शिरोडकर आणि श्रीम. माथाकर सुरेश श्वेता '' स्थिगत ठेवले आहे. स्थिगत ठेवले आहे. श्री. सुरेंद्र मुकूंद सांगोडकर श्रीम. मारिया ॲन्थोनी डी'सुझा श्री. ॲन्टोनिया एफ. फर्नांडीस आणि श्री. सायमन एफ. फर्नांडीस श्रीम. जुली ॲजेलो फर्नांडीस श्रीम. जुली ॲजेलो फर्नांडीस श्रीम. जंक लोबो आणि श्रीम. लीन जॅक लोबो श्रीम. अँजेलिना फर्नांडीस आणि श्रीम. वियेन्ना फर्नांडीस श्री. सुरेश वसंत शिरोडकर - तळ मजला २) प्रभाग क्र. जीएन-४९	३ रा ३ रा तळ तळ तळ तळ तळ तळ तळ तळ तळ	टेरेस रू टेरेस रू ए-१ ए-३ ए-३ ए-३ वी-: बी-: बी
28 22 2 3 3 4 4 6 6 7 8 8 8 8 8	पी. भाटीया श्रीम. स्नेहलता हरिश्चंद्र बाटे श्रीम. स्मिता बाटे बिगर-उपकरप्राप्त संरचना- श्रीम. बेसी डी चारी श्री. मोहन यशवंत खरबे श्री. दयानंद मधुकर शिरोडकर श्री. जॉन मेनेझेस डी'सुझा श्रीम. ग्रेसी मारिया ॲन्टाओ श्री. सुरेंद्र मुकूंद सांगोडकर श्रीम. मारिया ॲन्थोनी डी'सुझा श्री. ॲन्टोनिया एफ. फर्नांडीस आणि श्री.सायमन एफ. फर्नांडीस मयत श्री. ॲंजेलो फर्नांडीस मयत श्री. जॅंने जॅंक लोबो श्री. जोकीम ऑगस्टीन फर्नांडीस मयत श्री. व्ही. पी. शिरोडकर बिगर-उपकरप्राप्त संरचनाः श्रीम. राजविंदर के. शेकॉन	श्रीम. स्नेहलता हरिश्चंद्र बाटे श्रीम. स्मिता बाटे - तळ मजला १) प्रभाग क्र. जीएन-४९ श्रीम. बेसी डी चारी श्रीम. मधुरा मोहन खरबे '' श्री. दयानंद मधुकर शिरोडकर, श्री. राजेंद्र मधुकर शिरोडकर आणि श्रीम. माथाकर सुरेश श्वेता '' स्थिगित ठेवले आहे. स्थिगित ठेवले आहे. श्री. सुरेंद्र मुकूंद सांगोडकर श्रीम. मारिया ॲन्थोनी डी'सुझा श्री. ॲन्टोनिया एफ. फर्नांडीस श्रीम. जुली ॲजेलो फर्नांडीस श्रीम. जुली ॲजेलो फर्नांडीस श्रीम. जुली ऑजेलो फर्नांडीस श्रीम. ऑजेलिना फर्नांडीस आणि श्रीम. लीन जॅक लोबो श्रीम. ऑजेलिना फर्नांडीस आणि श्रीम. वियेन्ना फर्नांडीस श्री. सुरेश वसंत शिरोडकर - तळ मजला २) प्रभाग क्र. जीएन-४५ श्रीम. राजविंदर के. शेकॉन	३ रा ३ रा ३ प७(४बी) तळ तळ तळ तळ तळ तळ तळ तळ तळ	で、そので、これでは、 で、そので、これで、これで、これで、これで、これで、これで、これで、これで、これで、これ
२१ २२ २ २ २ ४ ५ ६ ७ ८ ११	पी. भाटीया श्रीम. स्नेहलता हरिश्चंद्र बाटे श्रीम. स्मिता बाटे बिगर-उपकरप्राप्त संरचना- श्रीम. बेसी डी चारी श्री. मोहन यशवंत खरबे श्री. दयानंद मधुकर शिरोडकर श्री. जॉन मेनेझेस डी'सुझा श्रीम. ग्रेसी मारिया ॲन्टाओ श्री. सुरंद्र मुकूंद सांगोडकर श्रीम. मारिया ॲन्टाओ श्री. अन्टोनिया एफ. फर्नांडीस आणि श्री.सायमन एफ. फर्नांडीस मयत श्री. ॲंजेलो फर्नांडीस मयत श्री. ऑंजेलो फर्नांडीस मयत श्री. वही. पी. शिरोडकर बिगर-उपकरप्राप्त संरचना श्रीम. राजविंदर के. शेकॉन श्री. फ्रान्सीस आर. फर्नांडीस	श्रीम. स्नेहलता हरिश्चंद्र बाटे श्रीम. स्मिता बाटे - तळ मजला १) प्रभाग क्र. जीएन-४९ श्रीम. बेसी डी चारी श्रीम. मधुरा मोहन खरबे '' श्री. दयानंद मधुकर शिरोडकर, श्री. राजेंद्र मधुकर शिरोडकर आणि श्रीम. माथाकर सुरेश श्वेता '' स्थिगत ठेवले आहे. स्थिगत ठेवले आहे. श्री. सुरेंद्र मुकूंद सांगोडकर श्रीम. मारिया ॲन्थोनी डी'सुझा श्री. ॲन्टोनिया एफ. फर्नांडीस आणि श्री. सायमन एफ. फर्नांडीस श्रीम. जुली ॲजेलो फर्नांडीस श्रीम. जुली ॲजेलो फर्नांडीस श्रीम. जंक लोबो आणि श्रीम. लीन जॅक लोबो श्रीम. अँजेलिना फर्नांडीस आणि श्रीम. वियेन्ना फर्नांडीस श्री. सुरेश वसंत शिरोडकर - तळ मजला २) प्रभाग क्र. जीएन-४९	३ रा ३ रा तळ तळ तळ तळ तळ तळ तळ तळ तळ	टेरेस र टेरेस र ए-१ ए-३ ए-३ ए-७ वी- बी- बी- बी-
२१ २२ २ २ २ ४ ५ ६ ७ ८ ११	पी. भाटीया श्रीम. स्नेहलता हरिश्चंद्र बाटे श्रीम. स्मिता बाटे बिगर-उपकरप्राप्त संरचना- श्रीम. बेसी डी चारी श्री. मोहन यशवंत खरबे श्री. दयानंद मधुकर शिरोडकर श्री. जॉन मेनेझेस डी'सुझा श्रीम. ग्रेसी मारिया ॲन्टाओ श्री. सुरंद्र मुकूंद सांगोडकर श्रीम. मारिया ऑन्टाओ श्री. ऑन्टोनिया एफ. फर्नांडीस आणि श्री.सायमन एफ. फर्नांडीस मयत श्री. ऑजेलो फर्नांडीस मयत श्री. ऑजेलो फर्नांडीस मयत श्री. जॉकेम ऑगस्टीन फर्नांडीस मयत श्री. वही. पी. शिरोडकर बिगर-उपकरप्राप्त संरचना श्रीम. राजविंदर के. शेकॉन श्री. फ्रान्सीस आर. फर्नांडीस	श्रीम. स्नेहलता हरिश्चंद्र बाटे श्रीम. स्मिता बाटे - तळ मजला १) प्रभाग क्र. जीएन-४९ श्रीम. बेसी डी चारी श्रीम. मधुरा मोहन खरबे '' श्री. दयानंद मधुकर शिरोडकर, श्री. राजेंद्र मधुकर शिरोडकर आणि श्रीम. माथाकर सुरेश श्वेता '' स्थिगत ठेवले आहे. स्थिगत ठेवले आहे. श्री. सुरेंद्र मुकूंद सांगोडकर श्रीम. मारिया ॲन्थोनी डी'सुझा श्री. ॲन्टोनिया एफ. फर्नांडीस आणि श्री. सायमन एफ. फर्नांडीस श्रीम. जुली ॲजेलो फर्नांडीस श्रीम. जुली ॲजेलो फर्नांडीस श्रीम. ऑजेलिना फर्नांडीस आणि श्रीम. लीन जॅक लोबो श्रीम. अँजेलिना फर्नांडीस आणि श्रीम. वियेन्ना फर्नांडीस श्री. सुरेश वसंत शिरोडकर - तळ मजला २) प्रभाग क्र. जीएन-४९ श्रीम. राजविंदर के. शेकॉन श्री. फ्रान्सीस आर. फर्नांडीस	३ रा ३ रा ३ प७(४बी) तळ तळ तळ तळ तळ तळ तळ तळ तळ	टेरेस र टेरेस र ए-१ ए-३ ए-३ ए-५ वी- बी- बी- सी- सी-
8 8 8 8 8 8 8 8 8 8 8 8 8 8	पी. भाटीया श्रीम. स्नेहलता हरिश्चंद्र बाटे श्रीम. स्मिता बाटे बिगर-उपकरप्राप्त संरचना- श्रीम. बेसी डी चारी श्री. मोहन यशवंत खरबे श्री. दयानंद मधुकर शिरोडकर श्री. जॉन मेनेझेस डी'सुझा श्रीम. ग्रेसी मारिया ॲन्टाओ श्री. सुरंद्र मुकूंद सांगोडकर श्रीम. मारिया ॲन्टाओ श्री. अन्टोनिया एफ. फर्नांडीस आणि श्री.सायमन एफ. फर्नांडीस मयत श्री. ॲंजेलो फर्नांडीस मयत श्री. ऑंजेलो फर्नांडीस मयत श्री. वही. पी. शिरोडकर बिगर-उपकरप्राप्त संरचना श्रीम. राजविंदर के. शेकॉन श्री. फ्रान्सीस आर. फर्नांडीस	श्रीम. स्नेहलता हरिश्चंद्र बाटे श्रीम. स्मिता बाटे - तळ मजला १) प्रभाग क्र. जीएन-४९ श्रीम. बेसी डी चारी श्रीम. मधुरा मोहन खरबे '' श्री. दयानंद मधुकर शिरोडकर, श्री. राजेंद्र मधुकर शिरोडकर आणि श्रीम. माथाकर सुरेश श्वेता '' स्थिगित ठेवले आहे. स्थिगित ठेवले आहे. श्री. सुरेंद्र मुकूंद सांगोडकर श्रीम. मारिया ॲन्थोनी डी'सुझा श्री. ॲन्टोनिया एफ. फर्नांडीस आणि श्री. सायमन एफ. फर्नांडीस श्रीम. जुली ॲंजेलो फर्नांडीस श्रीम. जुली ऑंजेलो फर्नांडीस श्रीम. ऑंजेलिना फर्नांडीस श्रीम. ऑंजेलिना फर्नांडीस आणि श्रीम. लीन जॅक लोबो श्रीम. अंजेलिना फर्नांडीस आणि श्रीम. वियेन्ना फर्नांडीस श्री. सुरेश वसंत शिरोडकर - तळ मजला २) प्रभाग क्र. जीएन-४५ श्रीम. राजविंदर के. शेकॉन श्री. फ्रान्सीस आर. फर्नांडीस	३ रा ३ रा ३ पा ३ पा ३ पा ३ पा १ पा १ पा ३ पा ३ पा ३ पा ३ पा ३ पा ३ पा ३ पा ३	टेरेस र टेरेस र ए-१ ए-३ ए-३ ए-६ बी- बी- बी- सी- सी-
२१ २२ १ २ २ १ १ १ १ १ १ १ १ १	पी. भाटीया श्रीम. स्नेहलता हरिश्चंद्र बाटे श्रीम. स्मिता बाटे बिगर-उपकरप्राप्त संरचना- श्रीम. बेसी डी चारी श्री. मोहन यशवंत खरबे श्री. दयानंद मधुकर शिरोडकर श्री. जॉन मेनेझेस डी'सुझा श्रीम. ग्रेसी मारिया ॲन्टाओ श्री. सुरेंद्र मुकूंद सांगोडकर श्रीम. मारिया ऑन्थोनी डी'सुझा श्री. ऑन्टोनिया एफ. फर्नांडीस आणि श्री.सायमन एफ. फर्नांडीस मयत श्री. ऑजेलो फर्नांडीस मयत श्री. ऑजेलो फर्नांडीस मयत श्री. जॉकेम ऑगस्टीन फर्नांडीस भी. जोकीम ऑगस्टीन फर्नांडीस मयत श्री. व्ही. पी. शिरोडकर बिगर-उपकरप्राप्त संरचना श्रीम. राजविंदर के. शेकॉन श्री. फ्रान्सीस आर. फर्नांडीस श्रीम. प्रितम कौर एम. सिंग श्री. दिलीप व्ही. गोखले	श्रीम. स्नेहलता हरिश्चंद्र बाटे श्रीम. स्मिता बाटे - तळ मजला १) प्रभाग क्र. जीएन-४९ श्रीम. बेसी डी चारी श्रीम. मधुरा मोहन खरबे '' श्री. दयानंद मधुकर शिरोडकर, श्री. राजेंद्र मधुकर शिरोडकर आणि श्रीम. माथाकर सुरेश श्वेता '' स्थिगत ठेवले आहे. स्थिगत ठेवले आहे. श्री. सुरेंद्र मुकूंद सांगोडकर श्रीम. मारिया ॲन्थोनी डी'सुझा श्री. ॲन्टोनिया एफ. फर्नांडीस आणि श्री. सायमन एफ. फर्नांडीस श्रीम. जुली ॲजेलो फर्नांडीस श्रीम. जुली ॲजेलो फर्नांडीस श्रीम. ऑजेलिना फर्नांडीस आणि श्रीम. लीन जॅक लोबो श्रीम. अँजेलिना फर्नांडीस आणि श्रीम. वियेन्ना फर्नांडीस श्री. सुरेश वसंत शिरोडकर - तळ मजला २) प्रभाग क्र. जीएन-४९ श्रीम. राजविंदर के. शेकॉन श्री. फ्रान्सीस आर. फर्नांडीस	३ रा ३ रा ३ रा ३ प७(४बी) तळ तळ तळ तळ तळ तळ तळ तळ तळ तळ तळ तळ तळ	世 - 8
२१ २२ १ २ २ १ १ १ १ १ १ १ १ १	पी. भाटीया श्रीम. स्नेहलता हरिश्चंद्र बाटे श्रीम. स्मिता बाटे बिगर-उपकरप्राप्त संरचना- श्रीम. बेसी डी चारी श्री. मोहन यशवंत खरबे श्री. दयानंद मधुकर शिरोडकर श्री. जॉन मेनेझेस डी'सुझा श्रीम. ग्रेसी मारिया ॲन्टाओ श्री. सुरेंद्र मुकूंद सांगोडकर श्रीम. मारिया ऑन्थोनी डी'सुझा श्री. ऑन्टोनिया एफ. फर्नांडीस आणि श्री.सायमन एफ. फर्नांडीस मयत श्री. ऑजेलो फर्नांडीस मयत श्री. ऑजेलो फर्नांडीस मयत श्री. जॉकेम ऑगस्टीन फर्नांडीस भी. जोकीम ऑगस्टीन फर्नांडीस मयत श्री. व्ही. पी. शिरोडकर बिगर-उपकरप्राप्त संरचना श्रीम. राजविंदर के. शेकॉन श्री. फ्रान्सीस आर. फर्नांडीस श्रीम. प्रितम कौर एम. सिंग श्री. दिलीप व्ही. गोखले	श्रीम. स्नेहलता हरिश्चंद्र बाटे श्रीम. स्मिता बाटे - तळ मजला १) प्रभाग क्र. जीएन-४९ श्रीम. बेसी डी चारी श्रीम. मधुरा मोहन खरबे '' श्री. दयानंद मधुकर शिरोडकर, श्री. राजेंद्र मधुकर शिरोडकर आणि श्रीम. माथाकर सुरेश श्वेता '' स्थिगत ठेवले आहे. स्थिगत ठेवले आहे. श्री. सुरेंद्र मुकूंद सांगोडकर श्रीम. मारिया ॲन्थोनी डी'सुझा श्री. ॲन्टोनिया एफ. फर्नांडीस आणि श्री. सायमन एफ. फर्नांडीस श्रीम. जुली ॲजेलो फर्नांडीस श्रीम. जुली ॲजेलो फर्नांडीस श्रीम. ऑन्थोनी जॅक लोबो आणि श्रीम. लीन जॅक लोबो श्रीम. ॲजेलिना फर्नांडीस आणि श्रीम. वियेन्ना फर्नांडीस श्री. सुरेश वसंत शिरोडकर - तळ मजला २) प्रभाग क्र. जीएन-४९ श्रीम. राजविंदर के. शेकॉन श्री. फ्रान्सीस आर. फर्नांडीस श्रीम. प्रितम कौर एम. सिंग श्री. दिलीप वही. गोखले	३ रा ३ रा ३ रा ३ प७(४बी) तळ तळ तळ तळ तळ तळ तळ तळ तळ तळ तळ तळ तळ	だれ を され を で- 8 で- 8 で- 8 で- 4 で- 6 一 6 一 6 一 6 一 7 一 7 一 7 一 7 一 7 一 7 一 7 一 7
8 8 <t< td=""><td>पी. भाटीया श्रीम. स्नेहलता हरिश्चंद्र बाटे श्रीम. स्मिता बाटे बिगर – उपकरप्राप्त संरचना- श्रीम. बेसी डी चारी श्री. मोहन यशवंत खरबे श्री. दयानंद मधुकर शिरोडकर श्री. जॉन मेनेझेस डी'सुझा श्रीम. ग्रेसी मारिया ॲन्टाओ श्री. सुरंद्र मुकूंद सांगोडकर श्रीम. मारिया ऑन्टाओ श्री. ऑन्टोनिया एफ. फर्नांडीस आणि श्री.सायमन एफ. फर्नांडीस मयत श्री. ऑन्टोनिया एफ. फर्नांडीस मयत श्री. उजनेलो फर्नांडीस श्री. ऑन्टोनिया एफ. फर्नांडीस श्री. जोकीम ऑगस्टीन फर्नांडीस श्रीम. राजविंदर के. शेकॉन श्री. प्रान्सीस आर. फर्नांडीस श्रीम. प्रितम कौर एम. सिंग श्री. दिलीप व्ही. गोखले बिगर – उपकरप्राप्त संरचना-</td><td>श्रीम. स्नेहलता हरिश्चंद्र बाटे श्रीम. स्मिता बाटे - तळ मजला १) प्रभाग क्र. जीएन-४९ श्रीम. बेसी डी चारी श्रीम. मधुरा मोहन खरबे '' श्री. दयानंद मधुकर शिरोडकर, श्री. राजेंद्र मधुकर शिरोडकर आणि श्रीम. माथाकर सुरेश श्वेता '' स्थिगित ठेवले आहे. स्थिगित ठेवले आहे. श्री. सुरेंद्र मुकूंद सांगोडकर श्रीम. मारिया ॲन्थोनी डी'सुझा श्री. ॲन्टोनिया एफ. फर्नांडीस आणि श्री. सायमन एफ. फर्नांडीस श्रीम. जुली ॲजेलो फर्नांडीस श्रीम. जुली ॲजेलो फर्नांडीस श्रीम. ऑजेलिना फर्नांडीस आणि श्रीम. लीन जॅक लोबो श्रीम. ॲजेलिना फर्नांडीस आणि श्रीम. वियेन्ना फर्नांडीस श्री. सुरेश वसंत शिरोडकर - तळ मजला २) प्रभाग क्र. जीएन-४९ श्रीम. राजविंदर के. शेकॉन श्री. फ्रान्सीस आर. फर्नांडीस श्रीम. प्रितम कौर एम. सिंग श्री. दिलीप व्ही. गोखले - तळ मजला १) प्रभाग क्र. जीएन-४९</td><td>३ रा ३ रा ३ रा ३ रा ३ रा ३ रा ३ रा छ तळ तळ तळ तळ तळ तळ तळ तळ तळ तळ तळ तळ तळ</td><td>之代 來 之代 來 만 - 8 만 - 8 만 - 6 國 - 5 國 - 6 सी - 6 सी - 7 सी - 7 सी - 7</td></t<>	पी. भाटीया श्रीम. स्नेहलता हरिश्चंद्र बाटे श्रीम. स्मिता बाटे बिगर – उपकरप्राप्त संरचना- श्रीम. बेसी डी चारी श्री. मोहन यशवंत खरबे श्री. दयानंद मधुकर शिरोडकर श्री. जॉन मेनेझेस डी'सुझा श्रीम. ग्रेसी मारिया ॲन्टाओ श्री. सुरंद्र मुकूंद सांगोडकर श्रीम. मारिया ऑन्टाओ श्री. ऑन्टोनिया एफ. फर्नांडीस आणि श्री.सायमन एफ. फर्नांडीस मयत श्री. ऑन्टोनिया एफ. फर्नांडीस मयत श्री. उजनेलो फर्नांडीस श्री. ऑन्टोनिया एफ. फर्नांडीस श्री. जोकीम ऑगस्टीन फर्नांडीस श्रीम. राजविंदर के. शेकॉन श्री. प्रान्सीस आर. फर्नांडीस श्रीम. प्रितम कौर एम. सिंग श्री. दिलीप व्ही. गोखले बिगर – उपकरप्राप्त संरचना-	श्रीम. स्नेहलता हरिश्चंद्र बाटे श्रीम. स्मिता बाटे - तळ मजला १) प्रभाग क्र. जीएन-४९ श्रीम. बेसी डी चारी श्रीम. मधुरा मोहन खरबे '' श्री. दयानंद मधुकर शिरोडकर, श्री. राजेंद्र मधुकर शिरोडकर आणि श्रीम. माथाकर सुरेश श्वेता '' स्थिगित ठेवले आहे. स्थिगित ठेवले आहे. श्री. सुरेंद्र मुकूंद सांगोडकर श्रीम. मारिया ॲन्थोनी डी'सुझा श्री. ॲन्टोनिया एफ. फर्नांडीस आणि श्री. सायमन एफ. फर्नांडीस श्रीम. जुली ॲजेलो फर्नांडीस श्रीम. जुली ॲजेलो फर्नांडीस श्रीम. ऑजेलिना फर्नांडीस आणि श्रीम. लीन जॅक लोबो श्रीम. ॲजेलिना फर्नांडीस आणि श्रीम. वियेन्ना फर्नांडीस श्री. सुरेश वसंत शिरोडकर - तळ मजला २) प्रभाग क्र. जीएन-४९ श्रीम. राजविंदर के. शेकॉन श्री. फ्रान्सीस आर. फर्नांडीस श्रीम. प्रितम कौर एम. सिंग श्री. दिलीप व्ही. गोखले - तळ मजला १) प्रभाग क्र. जीएन-४९	३ रा ३ रा ३ रा ३ रा ३ रा ३ रा ३ रा छ तळ तळ तळ तळ तळ तळ तळ तळ तळ तळ तळ तळ तळ	之代 來 之代 來 만 - 8 만 - 8 만 - 6 國 - 5 國 - 6 सी - 6 सी - 7 सी - 7 सी - 7

मे. गाला हॅबिटेट्स एलएलपी epaper, freepress journal, in

NOTICE

KHANDWALA SECURITIES LIMITED

CIN: L67120MH1993PLC070709 Registered Office: Ground Floor, Vikas Building, Green Street, Fort, Mumbai - 400 023. Tel. No.: 91-22-40767373; Fax No.: 91-22-40767377

Website: www.kslindia.com; Email: investorgrievances@kslindia.com Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Wednesday, November 11, 2020 at the Registered Office of the Company, inter alia. to consider and approve Un-audited Financial Results of the Company for the quarter and half year ended September 30, 2020 and such other matters with the permission of the chair.

This information is also available on the website of the Company at www.kslindia.com and website of the Stock Exchanges i.e. www.bseindia.com and www.nseindia.com For Khandwala Securities Ltd.

Date: November 2, 2020 Place : Mumbai

Paresh J. Khandwala Managing Director

Dilip Vaidya

FCS No.: 7750

DELTA CORPLIMITED

Regd. Off:- 10, Kumar Place, 2408, General Thimayya Road, Pune - 411 001 • CIN No. L65493PN1990PLC058817 Tel No. 91-22-40794700 • Fax No. 91-22-40794777

Email ID: secretarial@deltin.com • Website: www.deltacorp.in

NOTICE Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, (Listing Regulations) that pursuant to Regulation 33 of the Listing Regulations, a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Monday, 09" day of November, 2020 inter alia to consider, approve and take on record Un-audited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the quarter and half

year ended 30" September, 2020. Further, Pursuant to our letter dated 30th day of September, 2020 to Stock Exchanges and in compliance with the Code of Conduct of the Company under SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations, 2015, the trading window for dealing in the securities of the Company, shall remain closed for all the Directors and other persons covered under the Code, till 48 hours after communication of aforesaid Un-audited Financial Results to the Stock Exchanges.

of the Company i.e. www.deltacorp.in, and also on the website of the Stock Exchanges, where shares of the Company are listed i.e. www.bseindia.com and www.nseindia.com. For Delta Corp Limited

The information contained in this Notice is also available on the website

Place: Mumbai

Company Secretary & GM - Secretarial Date: 02"d November 2020

माल / सामान काढ्न टाकण्यासाठी स्चना

या सचने द्वारे आम्ही माहिती देतो कि, थिरूवारूल अदिक सेल्वन, पीटर थिरूवारूल सेल्वन उर्फ पीटर सेल्वन, माया बोराडे उर्फ माया सावलाराम बोराडे आणि रक्षक इंडस्ट्रियल सिक्यरिटी एजंसी प्रा.लि.उर्फ रक्षक इंडस्टियल सिक्यरिटी एजंसी यांना , इंडियाबल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड कडून कर्ज खाता क्र.HLAPLOW00208664 रक्कम रू. 74,13,978/- (रूपये चौऱ्याहत्तर लाख तेरा हजार नऊशे अठ्ठयाहत्तर मात्र) ज्यानी आर्थिक सुविधेचा लाभ घेतला होता आणि मालमत्ता युनिट नं.सी -101, 102 आणि युनिट नं.बी-105, 107, 108 पहिला मजला, जुईनगर कमर्शियल कॉम्पलेक्स, जुईनगर, नवी मुंबई - 400705 (सदर मालमत्ता) ला गहाणखत तैयार केले होते।

वरील नावाच्या कर्जदाराने आणि सहकर्जदाराने वचनबद्ध अनुसार थकीत कर्जाची परतफेड करण्यातील चूक केली होती म्हणून तारण मालमत्तेचा प्रत्यक्ष भौतिक ताबा इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड ने 17.09.2019 रोजी माननीय एडल कोर्ट जिल्हा मेजिस्ट्रेट, ठाणे आदेश अनुसार अंमलबजावणीत ताबा

गहाण मालमत्ताचा भौतिक ताबा घेताना वरील नावाच्या कर्जदाराने आणि सहकर्जदाराचा काही जंगम माल सामान परिसराच्या आत पड्न होता.न्यायालयीन प्राप्तकर्त्याने उक्त मालमत्ता ताब्यात घेताना व शिक्कामोर्तब

करताना नियमानुसार यादी तयार केली होती. दिनांक 1 **ऑक्टोबर 2020 आणि 15 ऑक्टोबर 2020**, रोजीच्या सूचनेनुसार, आम्ही वरील नावाच्या कर्जदार आणि सह कर्जदारांना मालमत्तेत पडलेला माल/सामान 7 दिवसांच्या आत काढण्यासाठी विनंती

वरील कर्जदार मालमत्तेवरून हा माल/सामान काढण्यात अपयशी ठरले आहेत. म्हणुन आम्ही वरील नामांकित कर्जदार आणि सह कर्जदारांना इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड , कॉर्पोरेट ऑफिस, इंडियाबुल्स हाउस, प्लॉट नं.448-451, फेज़ -5 , गुरुग्राम -122016 (हरियाणा) आणि ब्रान्य ऑफिस, इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड, भावेश्वर आरकेड, बी/316-320, एल.बी.एस. मार्ग, घाटकोपर (प), मुंबई-400086 ला अगोदर माहिती देऊन पुढील नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून पुढील

जर उपरोक्त कर्जदार आणि सह कर्जदाराने प्रसिद्धीच्या तारखेपासून 5 दिवसांत मालमत्तेत पडलेला माल /सामान काढला नाही तर त्या मालमत्तेतून तो काढून टाकण्यात जाईल आणि इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट, 1872 च्या अंतर्गत सिक्यूरिटाइजेशन ॲक्ट एन्ड रूल्स 2002 च्या अनुसार या प्रकाशनच्या तारखेपासून 10 दिवसानंतर इच्छुक पक्षांकडील कोटेशन आमंत्रित करून इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड या वस्तुच्या प्राक्तन साठी जबाबदार राहणार नाही.

5 दिवसांच्या आत उरलेल्या मालमत्तेत ठेवलेले माल/समान काढून टाकण्याचे आवाहन करतो.

पुढे या संदर्भात स्वतंत्र नोटिस / प्रकाशन केले जाणार नाही.

इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड

माल /सामान काढून टाकण्यासाठी सूचना

या सूचने द्वारे आम्ही माहिती देतो कि, स्वप्नील आर. पेंडुरकर, रमाकांत एस.पेंडुरकर आणि शारदा रमाकांत पेंडुरकर यांनी इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड (आयएचएफएल) कडून कर्ज खाता क्र.HLAPLPM00299750 (जुना कर्ज खाता) रक्कम रू. 57,63,942/- (रूपए सत्तावन्न लाख त्रेसष्ठ हजार नऊशे बेचाळीस मात्र) ज्यानी आर्थिक सुविधेचा लाभ घेतला होता आणि मालमत्ता दुकान नं.24, तळ मजला, सी-विंग, शिव शक्ति बिल्डिंग, लालबाग, विष्णु गणेश पिंगळे मार्ग, काळा चौकी, चिंचपोकली, मुंबई - 400012, महाराष्ट्र ला गहाणखत तयार केले होते।

आयएचएफएल सह जुना कर्ज खाता, आर्थिक सुविधाचा प्रवर्तक, अधिकार, टाइटल, इंट्रेस्ट, मूलभूत सुरक्षा,तारण आणि किंवा हमी इंडियाबुल्स एसेट रीकन्सट्रक्शन कंपनी लिमिटेड यांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नवीन कर्ज खाता क्र. S027OIV ("कर्ज खाता") च्या मार्गदर्शक सूचनेनुसार अंमलबजावणी वरील नावाच्या कर्जदाराने आणि सहकर्जदाराने वचनबद्ध अनुसार थकीत कर्जाची परतफेड करण्यातील

चूक केली होती म्हणुन तारण मालमत्तेचा प्रत्यक्ष भौतिक ताबा इंडियाबुल्स एसेट रीकन्सट्रक्शन लिमिटेड ने 24.06.2019 रोजी माननीय मेट्रोपॉलिटन मेजिस्ट्रेट,एस्पलेनेड मुंबई यांनी पास केलेल्या आदेश अनुसार अंमलबजावणीत ताब्यात घेतला होता. गहाण मालमत्ताचा भौतिक ताबा घेताना दुकान नं.24, तळ मजला, सी-विंग, शिव शक्ति बिल्डिंग,

लालबाग, विष्णु गणेश पिंगळे मार्ग, काळा चौकी, चिंचपोकली, मुंबई - 400012, महाराष्ट्र वरील नावाच्या कर्जदाराने आणि सहकर्जदाराचा काही जंगम माल / सामान परिसराच्या आत पडून होता.न्यायालयीन आयुक्तने उक्त मालमत्ता ताब्यात घेताना व शिक्कामोर्तब करताना नियमानुसार यादी तयार केली होती. दिनांक 19 फेब्रुवारी, 2019 रोजीच्या सूचनेनुसार, आम्ही तुम्हाला माहिती दिली होती की या मालमत्तेचा लिलाव 28.03.2019 रोजी यशस्वीरित्या घेण्यात आला आहे.

दिनांक 24 सप्टेंबर, 2019, 18 ऑक्टोबर, 2019, आणि 18 सप्टेंबर, 2019, रोजीच्या सूचनेनुसार, आम्ही वरील नावाच्या कर्जदार आणि सह कर्जदारांना मालमत्तेत पडलेला माल 7 दिवसांच्या आत काढण्यासाठी

वरील कर्जदार मालमत्ता वरून सामान काढण्यात अपयशी ठरले आहेत. म्हणन आम्ही वरील नामांकित कर्जदार आणि सह कर्जदारांना इंडियाबुल्स एसेट रीकन्सट्टक्शन कंपनी लिमिटेड, कॉर्पोरेट ऑफिस, इंडियाबुल्स हाउस, प्लॉट नं.448-451, उद्योग विहार, फेज़ -5 , गुरुग्राम -122016, ला अगोदर माहिती देऊन पुढील नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून पुढील 5 दिवसांच्या आत मालमत्तेतुन ठेवलेले सामान

जर उपरोक्त कर्जदार आणि सह कर्जदार प्रसिद्धीच्या तारखेपासून 5 दिवसांत काढले नाही तर त्या मालमत्तेतून तो काढून टाकण्यात येईल आणि इंडियन कोन्ट्राक्ट एक्ट, 1872 च्या अंतर्गत सिक्योरिटाइजेशन एक्ट, 2002 च्या अनुसार केवळ या प्रकाशनच्या तारखेपासून 10 दिवसानंतर इच्छुक पक्षांकडील कोटेशन आमंत्रित करून इंडियाबुल्स एसेट रीकन्सट्रक्शन कंपनी लिमिटेड या वस्तुच्या प्राक्तन साठी

पढ़े या संदर्भात स्वतंत्र नोटिस / प्रकाशन केले जाणार नाही. प्राधिकृत

इंडियाबुल्स एसेट रीकन्सट्रक्शन कंपनी लिमिटेड

जाहार सूचना

तमाम जनतेला याद्वारे सूचना देण्यात येते की, सोमनाथ दर्शन को-ऑपरेटिव्ह होसिंग सोसायटी लिमिटेड, को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, महाराष्ट्र को-ऑप सोसायटीज ॲक्ट, १९६० अंतर्गत नोंदणीकृत को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड धारक नोंदणी क्र. बीओएम/एचएसजी/५६६०/७८ ज्याचा पत्ता आहे, सीटीएस क्र २७५/९, जूना अंतिम प्लॉट क्र. ३२४ चा प्लॉट क्र. १६, नविन अंतिम प्लॉट क्र. २७५ टीपीएस III बोरिवली, कस्त्र पार्क, शिंपोळी रोड, बोरिवली (पश्चिम), मुबंई-४०० ०९२ (यानंतर सदर सोसायटी असा उल्लेख) हे यालिखित परिशिष्टामध्ये अधिकस्वरूपामध्ये वर्णन केलेली मिळकतीसह सदर मिळकतीवरील सोमनाथ दर्शन अशा ज्ञात बिल्डिंगीचे मालक आहेत. सोसायटीने माझे अशील म्हणजेच आधुनिक डेव्हलपर्स, इंडियन पार्टनरशिप ॲक्ट, १९३२ अंतर्गत नोंदणीकृत पार्टनरशिप फर्म, ज्याचे नोंदणीकृत कार्यालय आहे ए-१०१, अभय सीएचएस लि., डॉन बॉस्को शाळा, लिंक रोड, बोरिवर्ल (पश्चिम), मुंबई-४०० ०९१ यांच्या नावे सोसायटी आणि माझ्या अशीलांमध्ये निष्पादित अन्. क्र. बीआरएल-५-३२९१-२०१६ मध्ये नोंदलेल्या अटी आणि शर्तीन्सार आणि ज्ञात बिल्डिंग पाडल्यानंतर सदर मिळकतीवरील नवीन बिल्डिंगच्या बांधकामासाठी आणि सदर मिळकत पूनर्विकासाठीचे हक मंजुर केले आहेत.

कोणत्याही व्यक्तीला सदर मिळकत आणि/किंवा त्यावरील कोणत्याही भागावर किंवा सोमनाथ दर्शन अशा ज्ञात बिल्डिंगीमधील फ्लॅटमध्ये कोणताही आक्षेप, हक्क, नामाधिकार, फायदा, हितसंबंध, शेअर, दावा किंवा मागणी जसे की, विक्री, अदलाबदल, भाडेपट्टा, उप-भाडेपट्टा, अभिहस्तांतरण, गहाण, प्रभार, धारणाधिकार, वारसा, अंत्यदान, उत्तराधिकारी, बक्षीस, निर्वाह, सुविधाधिकार, विश्वस्त, कुळवहिवाट, उप-कुळवहिवाट, लिव्ह ॲण्ड लायसन्स, केअर-टेकर बेसिस, जप्ती, ताबा, कौटुंबिक व्यवस्था/तडजोड, कोणत्याही न्यायालयाचा आदेश किंवा हक्म, करार/कंत्राट, विकास हक्क, नामाधिकार कागदपत्राच्या भरण्याचे ज्ञापन. सिक्यरिटी किंवा अन्यकाही दावे असल्यास त्यांनी तसे सदर लिखित त्यावरील कागदोपत्री पुराव्यासह माझे अशीलांना वरील सदर पत्त्यावर या तारखेपासून १५ (पंधरा) दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे. कसूर केल्यास. तसे हक्क, नामाधिकार, फायदा, हितसंबंध, शेअर, दावा आणि/किंवा मागणी जर असल्यास ते त्यागित आणि/किंवा परित्यागित समजले जातील आणि तसे दावे ग्राह्म धरले जाणार नाहीत.

वरील उल्लेखित परिशिष्ट

गाव बोरिवली, तालुका बोरिवली जिल्हा मुंबईच्या मिळकत नोंदणीकृत कार्डप्रमाणे सीटीएस क्र. २७५/९, जूना अंतिम प्लॉट क्र. ३२४ चा प्लॉट क्र. १६, नविन अंतिम प्लॉट क्र. २७५. टीपीएस III बोरिवली, कस्तुर पार्क, शिंपोळी रोड, बोरिवली (पश्चिम), मुबंई-४०० ०९२ येथील सोमनाथ दर्शन को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड अशा ज्ञात आणि त्यावर उभी बिल्डिंगीसह जिमन किंवा मैदानाचे सर्व ते भाग आणि विभाग आणि खालीलप्रमाणे सिमाबद्धः

उत्तरेस आणि त्या दिशेने: जुना अंतिम प्लॉट क्र. ३२४ चा उप-प्लॉट क्र. ५, निवन अंतिम प्लॉट क्र. २७५, टीपीएस III बोरिवली द्वारे.

दक्षिणेस आणि त्या दिशेने: डी.पी. रोड द्वारे,

पूर्वेस आणि त्या दिशेने: जुना अंतिम प्लॉट क्र. ३२४ चा उप-प्लॉट क्र. १७, नविन अंतिम प्लॉट क्र. २७५, टीपीएस III बोरिवली द्वारे. **पश्चिमेस आणि त्या दिशेने:** जुना अंतिम प्लॉट क्र. ३२४ चा उप-प्लॉट क्र. १५, नविन

अंतिम प्लॉट क्र. २७५, टीपीएस III बोरिवली द्वारे. सही/

श्री. पंकज आर. थट्टे दिनांक: ३१.१०.२०२०

ठराव) च्या मार्गाने सभासदांची मंजुरी घेण्यासाठी इच्छक आहे.

वेबसाईट https://evoting.kfintech.com वर सुद्धा उपलब्ध आहे.

विनंती पाठवून ते नोंदविण्याची विनंती करण्यात येत आहे.

तात्प्रते त्यांचे ईमेल पत्ते नोंदविणे शक्य आहे.

कळविण्यात येते की

ठिकाण: मुंबई उच्च न्यायालय मुंबई

SPICE ISLANDS APPARELS LIMITED

(Govt. Recognised Export House) Admin Office: 125-A, Mittal Tower, 12" Floor, 210, Nariman Point, Mumbai 400 021 Phone: 91 (22) 6740 0800, 2282 3128 www.spiceislandsindia.com CIN: L17121MH1988PLC050197.

NOTICE

Notice is hereby given that Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Tuesday, November 10, 2020 at the Administrative Office of the Company at 125/A, Mittal Tower, 12th Floor, 210, Nariman Point, Mumbai- 400021, to inter alia consider, approve and take on record the Unaudited Financial Results of the Company for the quarter ended September, 2020 and half yearly period 01-04-2020 to 30-09-2020.

Place: Mumbai Date: October 22, 2020

By order of the Board For Spice Island Apparels Limited Sd/- Chairman

सार्वजनिक सूचना

ह्या नोटिसीद्वारे तमाम जनतेस कळविण्यात येते कि, आमचे अशील श्रीमती मुग्धा हेमंत जामसंडेकर, ह्या फ्लॅट नं, 11, पार्ले वैभव को-ऑप. हीसिंग सोसायटी, महंत रोड एक्स्टेंशन, विलेपार्ले (पूर्व) मुंबई-400057 हि स्थावर मिळकत/सदनिका श्री. विनय प्रभाकर वाघ, रा : (मिळकतीचे मालक) यांचेकडून खरेदी खतादारे विकत घेणार आहेत. सदर मिळकत श्री. विनय प्रभाकर वाघ यांचे मालकी कब्जे वहिवाटीची असून त्यांनी सदर मिळकत आमचे अशिलास कायम स्वरूपी विकत देण्याचे ठरविले आहे. तरी, सदर मिळकती बाबत कोणत्याही स्वरूपाची हरकत, अधिकार, वहिवाट, शेयर, विक्री, गहाण, लीज, परवाना, बक्षीस, कब्जा, बोजा असल्यास तसे लेखी योग्यरया पुराव्या सकट खाली नमुद केलेल्या मोबाईवर आजपासून 10 दिवसाचे आत कळवावे. अन्यथा आपला काहीही हक्क सदर निळकतीवर असणार नाही व तो असल्यास आपण सोडला आहे असे समजून व्यवहार पूर्ण करण्यात येईल याची नोंद घ्यायी.

> श्री. नितीन रा. वडके वकील हायकोर्ट, मुंबई मोबाईल नं.: 83696 23467

Anjani Portland Cement Limited

CIN: L26942MH1983PLC265166

RegdOffice:A-610, Kanakia Wall Street, 6th Floor, Andheri Kurla Road, Chakala Junction, Andheri (East), Mumbai-400093 Website: www.anjanicement.com Tel No: 022-62396051 Email Id: secretarial@anjanicement.com

NOTICE

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 (1)(a) of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company i scheduled to be held on Tuesday, November 10, 2020 inter-alia to consider and approve the Unaudited Financial Results of the Company for the quarter and half year ended on September 30, 2020, along with the Limited Review Report of the Statutory Auditors thereon as required under Regulation 33 of the said Regulations.

The said intimation will be available on the website of the Company at www.anjanicement.com and on the website of the BSE Limited at www.bseindia.com and NSE Limited at www.nseindia.com. For Anjani Portland Cement Limited

Place: Mumbai Date: November 02, 2020

वकील

SHOPPERS STOP

शॉपर्स स्टॉप लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: उमंग टॉवर, ५ वा मजला, माइंडस्पेस, लिंक रोडलगत, मालाड (पश्चिम), मुंबई - ४०००६४

फोन : ०२२-४२४९ ७०००, ईमेल : investor@shopperstop.com, वेबसाईट : www.shopperstop.com

सीआयएन: ए५१९००एमएच१९९७पीएलसी१०८७९८

पस्टिल बलटची सूचना

कंपनी अधिनियम, २०१३ ('अधिनियम') चे कलम ११० आणि इतर काही असल्यास इतर प्रयोज्य तर्तुदी सहवाचता कंपनीज

(मॅनेजमेंट ॲण्ड ॲडमिनिस्ट्रेशन) रुल्स २०१४ ('रुल्स') प्रयोज्य सेक्रेटरीयल स्टॅण्डर्डस्, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड

डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ ('सेबी रेग्युलेशन्स') सह वेळोवेळी प्रचलित त्याच्या कोणत्याही सांविधिक सुधारणा,

निगम व्यवहार मंत्रालय ('एमसीए') अनुक्रमे जनरल सर्क्युलर क्र. १४, १७ आणि ३३/२०२० (एकत्रित 'एमसीए सर्क्युलर्स' असा

उल्लेख) च्या तरत्दींनुसार आणि इतर प्रयोज्य कायदे आणि नियमावलीच्या अधीन सूचना याद्वारे देण्यात येते की, कंपनी शॉपर्स स्टॉप

लिमिटेड एम्प्लॉई स्टॉक ऑप्शन प्लान २०२० चे फॉर्म्य्लेशन आणि इम्प्लिमेंटेशन करिता दरस्थ ई-मतदानामार्फत पोस्टल बॅलट (विशेष

एमसीए सर्क्युलर्सनुसार दरस्थ ई-मतदानाकरिता माहिती समाविष्ट पोस्टल बॅलट सूचना ('सूचना') ही शुक्रवार ३० ऑक्टोबर, २०२०

('कट ऑफ तारीख') म्हणजेच ज्या तारखेस सभासदांची नावे डिपॉझिटरीजकडे असलेले लाभकारी मालकांचे रजिस्टर किंवा सभासद

रजिस्टर मध्ये नोंदविलेली असतील रोजीस कंपनी/डिपॉझिटरीज/केफिन टेक्नॉलॉजिस प्रायव्हेट लिमिटेड 'आरटीए किंवा केफिनी कडे

ज्यांचे इमेल पत्ते नोंदविलेले असतील त्या सभासदांना इलेक्ट्रॉनिक माध्यमाने सोमवार, २ नोव्हेंबर, २०२० रोजी पाठविण्यात आली

सूचनेची ई-प्रत कंपनीची कॉर्पोरेट वेबसाईट https://corporate.shopperstop.com वर, स्टॉक एक्स्चेंजची वेबसाईट म्हणजेच

अनुक्रमे बीएसई लिमिटेड, www.bseindia.com आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड www.nseindia.com वर

उपलब्ध आहे आणि सभासद कोणत्याही इतर माहितीकरिता सदर वेबसाईटसुना भेट देवू शकतात. तसेच पुढे सूचनेची ई-प्रत केफिनची

सभासदांना इलेक्ट्रॉनिक माध्यम 'दुरुस्थ ई-मतदान' द्वारे सूचनेत नमूद केलेल्या ठरावावर मतदानाचा त्यांचा हक्क वापरण्याची सुविधा

पुरविण्यात आली आहे. कंपनी दुरस्थ ई-मतदान सुविधा पुरविण्यासाठी एजन्सी म्हणून केफिन सह जोडली गेली आहे. सभासदांना याद्वारे

• ज्या सभासदांची नावे कट ऑफ तारीख म्हणजेच शुक्रवार, ३० ऑक्टोबर, २०२० रोजीस डिपॉझिटरीजकडे असलेले लाभकारी

· दुरस्थ ई-मतदान सुविधा बुधवार, ४ नोव्हेबर, २०२० रोजी स. ९.०० वा. भाप्रवे सुरु होईल. आणि गुरुवार ३ डिसेंबर,

२०२० रोजी सायं. ५.०० वा. भाप्रवे संपेल. आणि ती त्यानंतर केफिनद्वारे बंद करण्यात येईल. सदर कालावधीच्या दरम्यान कट

ऑफ तारखेस प्रत्यक्ष किंवा डिमटेरियलाईज्ड स्वरुपात शेअर्स धारण केलेले कंपनीचे सभासद दुरस्थ ई-मतदानामार्फत त्यांचे मतदान

🕨 ज्या सभासदांनी त्यांचे ईमेल पत्ते अद्याप नोंदविलेले नाहीत त्यांना इलेक्ट्रॉनिक स्वरुपात शेअर्स धारण केले असल्यास संबंधित

डिपॉझिटरी पार्टिसिपंटस्कडे आणि प्रत्यक्ष स्वरुपात शेअर्स धारण केले असल्यास इलेक्ट्रॉनिकली सूचना प्राप्त करण्यासाठी आणि ई-

मेल पत्ते, मोबाईल क्र. स्वसाक्षांकित पॅन प्रत देऊन विनंती पत्राच्या सही केलेल्या स्कॅन प्रतीसह einward.ris@kfintech.com येथे

• ज्या सभासदांनी अगोदरच त्यांचे ईमेल पत्ते, मोबाईल क्र. टपाली पत्ते आणि बॅक खात्याचा तपशिल नोंदविलेली आहे त्यांना

इलेक्ट्रॉनिक स्वरुपात शेअर्स धारण केले असल्यास संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे संपर्क करून किंवा प्रत्यक्ष स्वरुपात शेअर्स

धारण केले असल्यास सेलेनियम टॉवर बी, प्लॉट क्र. ३१-३२, फायनान्शियल डिस्ट्रिक्ट, नानक्रमगडा, सेरलिंगपल्ली, मंडळ,

• कंपनीला युजर आयडी आणि पासवर्ड सह इलेक्ट्रॉनिकली सूचना प्राप्त करण्यासाठी ई-मेल पत्ते आणि मोबाईल क्र. नोंदविण्यासाठी

• ई-मतदान सुविधेच्या संदर्भात कोणतीही चौकशी आणि/किंवा तक्रारीकरिता सभासद हेल्प आणि एफएक्युचा संदर्भ घेऊ शकतात

आणि ई-मतदान युजर मॅन्युअल https://evoting.kfintech.com च्या डाऊनलोड सेक्शननमध्ये उपलब्ध आहे किंवा सदर पत्त्यावर

श्री. एस. व्ही. राजु - डेप्युटी जनलर मॅनेजर, केफिन किंवा evoting@kfintech.com/einward.ris@kfintech.com येथे संपर्क

करावा किंवा कोणत्याही पुढील स्पष्टिकरणासाठी ०४० ६७१६ २२२२ किंवा टोल फ्री क्र. १८००-३४५४-००१, येथे केफिनला

ं कंपनीच्या संचालक मंडळाने मोकळ्या आणि पारदर्शक बाबीमध्ये संपूर्ण पोस्टल बॅलट दुरस्थ ई-मतदान प्रक्रियेचे परिनिरिक्षण

करण्यासाठी परिनिरीक्षक म्हणून कौशल दलाल ॲण्ड असोसिएटस्, कार्यरत कंनी सेक्रेटरीज्चे श्री. कौशल दलाल यांची नियुक्ती केली

आहे. पोस्टल बॅलटचे निष्कर्ष शनिवार ५ डिसेंबर २०२० रोजी सायं. ५.०० (भाप्रवे) किंवा पूर्वी घोषित करण्यात येतील. सदर

निष्कर्षांसह परिनिरिक्षकांचा अहवाल कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात आणि तिची कॉर्पोरेट वेबसाईट https://corporate.shop-

perstop.com/investors, केफिनची वेबसाईट https://evoting@kfintech.com वर दर्शविण्यात येईल आणि नॅशनल स्टॉक

एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड आणि बीएसई लिमिटेडला कळविण्यात येईल आणि अनुक्रमे www.nseindia.com आणि

वरील मार्गदर्शनानुसार प्रक्रियेचा अवलंब करून लिंक https://ris.kfintech.com/clientservices/postalballot/ वर क्लिक करून

करू शकतात. सभासदाने ठरावावर एकदा केलेल्या मतदानात अशा सभासदाला त्यानंतर सुधारणा करता येणार नाही.

राहतील. जी व्यक्ती कट ऑफ तारखेस सभासद नाही त्यांनी सदर सूचना फक्त माहितीसाठी समजावी.

हैदराबाद - ५०००३२ केफिनला संपर्क करून ते अद्ययावत करण्याची विनंती करण्यात येत आहे.

फोन करावा. सभासद investor@shopperstop.com येथे कंपनीकडे सुद्धा संपर्क करू शकतात.

मालकांचे रजिस्टर किंवा सभासद रजिस्टर मध्ये नोंदविलेली असतील तेच फक्त दुरस्थ ई-मतदान सुविधा घेण्यासाठी हक्कदार

Rohit Taparia Company Secretary and Compliance Officer (M.No: A35756)

BUCH SOVA NDUSTRES UMITED CIN: L15140MH1986PLC038536

Regd. Office: "Ruchi House", Royal Palms

Survey No. 169, Aarey Milk Colony, Near Mayu Nagar, Goregaon (East), Mumbai - 400 065

NOTICE Pursuant to Provisions of Regulation 29 read

with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation 2015, Notice is hereby given that the Unaudited Financial Results of the Company for the Quarter and Half Year Ended on 30t September, 2020 will be considered and approved at a meeting of the Board of Directors of the Company to be held on Tuesday, 10th November, 2020

information in this regard is also available on the website of the Company i.e www.ruchisoya.com and on the website o stock exchanges i.e. www.bseindia.com and www.nseindia.com.

> For Ruchi Soya Industries Limited RL Gupta

Date: 31.10.2020 Company Secretary

Mrs. Usha Gupta the Joint Owner an

Member of the JP. Decks Co-operativ Housing Society Ltd., having address a General Arun Vaidya Marg, Mira Naga Gokuldham Colony, Malad (East), Mumba - 400 097 and holding 50% Shares of Fla No. A-1203 on 12th Floor in the building of the Society, died on 05/05/2020 withou making any nomination

The society hereby invites claims of objections from the heir or heirs or othe claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interes of the deceased member in the capita property of the society within a period of 15 days from the publication of th notice, with copies of such documer and other proofs in support of his/her their claims/objections for transfer shares and interest of the decease member in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to dea with the shares and interest of th deceased member in the capital property of the society in such manner a is provided under the bye-laws of th society. The claims/objections, if any received by the society for transfer of shares and interest of the decease member in the capital/property of the society shall be dealt with in the manne provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/objectors. the office of the society/with the Secretar of the society between 10.00 A.M. 12.00 P.M. from the date of publication of the notice till the date of expiry of

For and on behalf of JP. Decks Co-op. Housing Society Ltd.

Hon. Secretary Place: Malad (West), Mumbai

शॉपर्स स्टॉप लिमिटेड करिता

भरत संघवी

कंपनी सचिव

PUBLIC NOTICE Public in General hereby informed that my

clients M/s. Milan Road Buildtech LLP, are in agreement with 1) Bharat Kantilal Shah, 2) Mrs. Bharti Bharat Shah, for purchase of ten fully paid up shares of Rs. 50/- each, having aggregated value of Rs. 500/having distinctive Nos. 301 to 310 (both inclusive), comprised under share certificate No. 34, issued by the "Terminal-9 Commercial Premises Co-op. Society Ltd., having their office at "Terminal-9", Nehru Road, Vile Parle (East), Mumbai-400 099, along with an ownership office with 3 car parking more particularly described in the schedule written hereunder:

All person/s having any interest in the Property described in the Schedule hereunder and in the above said Shares, by way of claim, lien, charge, gift, trust, inheritance, mortgage, succession, easement, possession or any other right, title and interest of whatsoever nature, shall inform along with documentary proofs to show their legal interest in the property to the undersigned within 14 days from the date of publication, if no such claims received within the period mentioned hereinabove the deal shall be completed, with the presumption that there are no such claims existing and if any claims exiting the same has waived.

SCHEDULE OF THE PROPERTY OWNERSHIP office bearing office no. 501 admeasuring about 1780 square feet carpet area, on the fifth floor of the building known as "Terminal-9", along with 3 car parking at upper basement, constructed in the year 2009, standing on the plot of land bearing survey no. 100, Hissa no. 6 (part), C.T.S. no. 2092-A, and 2092A/1 to 3, Village Vile Parle (East), lying and being at Nehru Road, Vile Parle (East), Mumbai-400 099, Andheri Division. Dated this 03rd day of November, 2020

Janardhan P Kotian Advocate B-9, Neel Kamal CHS Ltd., Shradhanand Road, Vile Parle (East), Mumbai-400 057.

वारणा सहकारी बँक लि. मुख्य कार्यालय :- मु.पो. वारणानगर, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर, फोनः

www.bseindia.com वर उपलब्ध होईल.

वाशी शाखा कार्यालय :- डॅफोडिल्स बिल्डींग, प्लॉट नं. २३/२४/२५, सेक्टर १४, वाशी, नवी मुंबई ४००७०३

विक्री नोटीस

दिनांक : २ नोव्हेबर, २०२०

ठिकाण : मुंबई

सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेटस ॲन्ड इन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ आणि त्यामधील रुल्स नुसार (फ्लॅट) विक्री बाबत जाहीर नोटीस. सिक्युरिटी इंटरेस्ट (इन्फोर्समेंट) नियम २००२ मधील नियम ८(६) प्रमाणे नोटीस. सदरची नोटीस वरील नियमांअंतर्गत खाली नमूद केलेल्या कर्जदार व इतर यांना 😮 दिवसांची नोटीस सुध्दा आहे. खाली सही करणारा श्री वारणा सहकारी बँक लि. यांचे प्राधिकृत अधिकारी यांनी सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रवशन ऑफ फायनान्शियल असेटस ॲन्ड इन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (येथून पृढे सदर कायदा असे वाचावे) अन्वये आपली येणेबाकी वसुलीसाठी सदर कायद्यातील कलम व ठल्स या अन्वये खाली नमुद केलेप्रमाणे तारण मिळकती 'जशी आहे तशी व जिथे आहे तशी' या तत्वावर खरेदी करण्यास इच्छक खरेदीदाराकडून विहित नमुन्यातील

कर्जदार व जामिनदारांची नावे मागणी रक्कम 9) मे. आरती एंटरप्रायजेस, प्रोप्रा. सचिन सुरेशचंद्र पंड्या (कर्जदार) ४९३ बीपीएस प्लाझा, देवीदयाल बिंकेने कर्जदार व इतर यांना कायदा कलम स.न.८९(भाग)+१५१(भाग)+१५८(भाग)+१६८(भाग)+ रोड, मुलुंड पश्चिम, मुंबई ४०००८०, २) श्री. अनिल नटवरलाल पंड्या, रा. फ्लॅट नं. वी/८, ४०३, १३(२) अन्वये ता. १८/०२/२०२० रोजी 9५९(भाग), सिटीएसनं.५9४(भाग)+५३9(भाग)+ लोटस सोसायटी, गोवर्धन नगर, एलबीएस रोड, मुलुंड (प), मुंबई ४०००८०, ३) श्री. दिपेश हरिश्चंद्र दिलेल्या मागणी नोटीसीमधील ५३२(भाग)+५३३(भाग)+५३४ (भाग), मुलुंड(प), मुंबई देसाई, बी१०/४, विक्रोळी पार्कसाईट रोड नं.३, मुंबई ४०००७९, ४) श्री. हितेश मणिलाल शहा, ता. ०७/०२/२०२० अखेर रक्कम येथील कॅस्केड को-ऑप.हाऊसिंग सोसायटी, बी विंग मधील ए/९०६ भक्ति अपार्टमेंट, जांभळी गल्ली, एस.बी.रोड, बोरिवली (प), मुंबई ४०००९२, ५) सी. प्रिती हि. ३,५५,४२,२६३/- व त्यावर होणारे वसंत ऑस्कर इमारतीतील फ्लॅट नं.१०३/ए, ४३५ स्क्वे.फू. पुढील व्याज व खर्च आदी सह. हितेश शहा, ए/९०६ भक्ति अपार्टमेंट, जांभळी गल्ली, एस.बी.रोड, बोरिवली (प), मुंबई ४०००९२ आणि फ्लॅट नं. १०३/बी ६८४ स्क्वे.फु.

निविदामधुन त्यांचे खरेदी प्रस्ताव मागविले आहेत. ही मालमत्ता सदर कायद्यातील कलम आणि निवम अन्वये वँकेने त्यांना प्राप्त झालेल्या अधिकारान्वये आपल्या **प्रत्यक्ष ताब्यात** घेतली आहे.

राखिब किंमतः रु.२,७१,८९,०००/- (रु.दोन कोटी एक्काहत्तर लाख एकोणनव्वद हजार फक्त

मिळकतीचा तपशिल

प्राधिकत अधिकारी

श्री वारणा सहकारी वंक लि.

विक्री निविदा, अटी व शर्तींसह बँकेच्या प्रधान कार्यालयाच्या वरील पत्त्यावर व बँकेच्या वाशी, नवी मुंबई येथील शाखेत उपलब्ध होतील. इच्छुक खरेदीदारांनी मिळकतीसाठी स्वतंत्र निविदा. शर्ती व अटीनुसार शुल्क आणि मागणी रकमेच्या १०% वयाणा रकमेच्या मुंबई येथील डिमांड ड्राफ्ट/पे-ऑर्डरसह सिलबंद लखोट्यातून आपल्या निविदा द्याव्यात. सदर मिळकतीची पाहणी वाशी, नवी मुंबई शाखाधिकारी श्री.जयदीप पाटील (मो.नं. ८७७९५२६०३३) यांच्या पूर्व परवानगीने दि. २०.९९.२०२० पर्यंत कार्यालयीन वेळेत करता येईल. वरील प्रमाणे निविदा वाशी, नवी मुंबई शाखेच्या कार्यालयात दि. २९.९९.२०२० अखेर दुपारी ३.३० वाजेपर्यंत स्विकारल्या जातील आणि दि. २३.९९.२०२० रोजी स.९९.३० वाजता वाशी शाखेच्या कार्यालयात उघडल्या जातील. अधिक माहितीसाठी बँकेच्या प्राधिकृत अधिकारी यांना मो.नं. ८६०५००९५७० वर संपर्क साधावा.

तारीखः ०२.५५.२०२० (सदरची नोटीस ही मुळ इंग्रजी नोटीसीचा स्वैर अनुवाद असुन, तफावत असल्यास इंग्रजी नोटीस ग्राह्य धरणेत येईल.)